

Date:08th September 2021

CIN: L99999MH1962PLC012549

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers, Mumbai – 400001.

Dear Sir.

SUB: INTIMATION UNDER REGULATION 30 OF SEBI (LISTING OBLIGATIONS AND DISCLOSURE REQUIREMENTS) REGULATIONS, 2015.

Pursuant to Regulation 30and 47 of the Securities and Exchange Board of India (ListingObligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with Schedule III to the said regulation, we would like to inform you that our Company has published an advertisement with respect to the notice of the 59th Annual General Meeting of the Company to be held on 29thSeptember 2021, both in vernacular language and English. A copy of advertisements published is attached for your reference and record.

Further, in reference to our intimation dated07th September 2021, we would also like to bring to your attention that in compliance with MCA General Circular No. 02/2021 dated 13th January 2021 and MCA General Circular No. 20/2020 dated 5th May 2020 read with sub-para (i)-A of MCA General Circular No. 17/2020 dated 13th April 2020, notice of the 59thAnnual General Meetingof the Company along with the annual report for the financial year 2020-2021 was sent only to those shareholders whose e-mail address were registered with the Company / Depository.

Request your good self to take the same on record.

Thanking you,

Yours faithfully,

FOR TULIVE DEVELOPERS LIMITED

ATUL GUPTA

DIRECTOR

DIN: 01608328

Address: No. 1, 6th Avenue, Harrington Road, Chetpet, Chennai – 600031.

Tulive Developers Ltd.,

Regd. Office: #21/22, "Loha Bhavan" PD Mello Road, Mumbai - 400 009.

Corporate Office: No. 5, 1st Street, Subbarao Avenue, Chennai - 600 006 | Tel.: +91 44 6462 4777 | +91 44 2823 0223

Email: tulivechennai@gmail.com | www.tulivedevelopers.com





E-TENDER NOTICE

Tender Specification No. CE(C)-III/CSTPS/Epoxy Painting/Phase-IV/

Rfx. No. 3000022212/2021-22.

Name of work:- Work of Providing & Applying Epoxy Painting up to 85.00 mtr. height and structural steel work in main plant & other auxiliary structure/buildings at CSTPS Chandrapur (Phase-IV).

Time Limit: - 09 Months Estimated Cost:-Rs. 4,94,54,950/- (Excluding GST) Sale Date: - 08.09.2021 at 11:00 Hrs to 28.09.2021 Tender Fee: Rs. 2000/-+GST upto 17:00 Hrs. Date of Submission: - 30.09.2021 upto 15:00 Hrs. EMD:-Rs. 4.95.000/-

Contact person- Executive Engineer (C), O/o Chief Engineer (Civil)-III, M.S.P.G. Co. Ltd. Mumbai. Fax: (022)26581469 Tel.No. 022-26474211 extn. 3549, 26472131, E-MAIL ID: <u>cgmcivil3@mahagenco.in</u>

For further details visit our Website https://eprocurement.mahagenco.in Agencies are requested to register themselves for this and future E-Tenders



सेन्ट्रल बैंक ऑफ़ इंडिया Central Bank of India

CORPORATE FINANCE BRANCH BANGALORE Sona Towers, 71, Millers Road, Bengaluru - 560052

POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY)

Whereas, The undersigned being the authorised officer of the **Central Bank of India** (under the Securitisation and Reconstruction o Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002) and in exercise of powers conferred under Section 13(2) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 23.10.2017 calling upon the borrower v.i.z, M/s. Unity Infraprojects Limited, represented by its directors to repay the amount mentioned in the notice cumulatively being Rs.4,53,05,74,848.00 (Rupees Four Hundred Fifty Three Crores Five Lakhs Seventy Four Thousand Eight Hundred Forty Eigh Only) plus interest and costs, within 60 days from the date of receipt of the said notices.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the Public in General that the undersigned or this 04th day of September 2021 on behalf of the Central Bank of India has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said Rules on date of issuing/pasting ossession notice.

The Borrower(s)/Guarantor(s) attention is invited to provisions of sub section (8) of Section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured asset(s). Name of the Borrower(s)/Guarantor(s): M/s. Unity Infraprojects Ltd. Pushpanjali Building 1252, Old Prabhadevi Road, Prabhadevi, Mumbai - 400025, **Mr. Abhijit K. Ávarsekar, S**/o. Kishore Avarsekar, 14th Floor, Shrusht Apartment, Old Prabhadevi Road, Prabhadevi, Mumbai - 400025, Mr. Kishore K. Avarsekar, 14th Floor, 1252, Pushpanjal Building, Old Prabhadevi Road, Prabhadevi, Mumbai - 400025, **M/s. Unity Realty and Developers Ltd.** K. K.Tower, parel Tank Road, G D Ambedkar Marg, Parel, Mumbai – 400012, **M/s. Avarsekar and Kejriwal Construction Pvt. Ltd.** K. K. Tower, Parel Tank Road, G. D. Ambedkar Marg, Parel, Mumbai - 400012, M/s. Suburban Agriculture & Fisheries Pvt. Ltd. 1st Floor, 5, Khairu Place Kolkata, West Bengal - 700072. **M/s. Aversekar & Sons Pvt. Ltd.** 1252, Pushpanjali Building, Old Prabhadevi Road, Prabhadevi Mumbai - 400025

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank/Financial Institution v.i.z. Central Bank of India for an amoun Rs. 453,05,74,848.00 (Rupees Four Hundred Fifty Three Crores Five Lakhs Seventy Four Thousand Eight Hundred Forty Eigh Only) as on **23.10.2017** plus applicable interest and cost incurred thereon.

Description of the Immovable Property :

 All that piece and parcel of the property bearing Survey Number 174 measuring 16 guntus situated at Kodigehalli Village, Yelahanka Hobli, North Bangalore Taluk. Bangalore ad bounded by: North by: Remaining portion of Land bearing Sy. No. 174, South by: Land bearing Sy. No. 175 tank, East by: Land bearing Sy. Nos. 171 & 173, West by: Land bearing Sy. No. 175-tank

2) All that piece and parcel of the property bearing Survey Number 152/04 measuring 16 guntas, situated at Kodigehali village Yelahanka Hobli North Bangalore Taluk. Bangalore and bounded by: North by: Land of Rajukaluve & land belonging to Mr. Narasappa bearing Sy. No. 159South by: Land belonging co Mr. Patel bearing Sy. No. 152/1East by: Land of Rajukaluve & land belonging to Mr. Anjinappa's bearing Sy. No. 151/1.West by: Land belonging to Mr. Patel Range Gowda bearing Sy. No. 152/3 3) All that piece and parcel of the property bearing Survey Number 153/1 measuring 20.08 guntas, situated at Kodigehali village Yelahanka Hobli North Bangalore Taluk. Bangalore and bounded by: North by: Land belonging to Sri. DyavappaSouth by Remaining portion of Sy. No. 153/1belonging to Mr. VeerabhadrachariEast by: Land belonging to Mr. MariappaWest by: Land belonging Mr. Krishnamurthy

4) All that piece and parcel of the property bearing Survey Number 156/1 measuring 1 acre 12 guntas, situated at Kodigehali village Yelahanka Hobli North Bangalore Taluk. Bangalore and bounded by: North by: Land belonging to Sri. Raja Kaluve and land pelonging to Mr. Byre Gowda and Shri. Range GowdaSouth by: and belonging to VenkatagiriyappaEast by: Land belonging to M. Appanna & Mr. MunishamappaWest by: Land belonging uw Mr. Byanna

5) All that piece and parcel of the property bearing Survey Number 168/10 measuring 34 guntas, situated at Kodigehali village relahanka Hobli North Bangalore Taluk. Bangalore and bounded by: North by: Land belonging to Govinde GowdaSouth by: Land pelonging to Mr. DoddaiahEast by: Land belonging to Mr. KadappaWest by: Land belonging to Mr. Puttanjinappa

6(a) All that piece and parcel of the property bearing Survey Number 154/3 measuring 11 guntas, situated at Kodigehali village, Yelahanka Hobli North Bangalore Taluk. Bangalore and bounded by: North by: Land belonging to NarayanappaSouth by: Land pelonging to Mr. KembairappaEast by: Land belonging to Mr. KenchappaWest by: Land belonging to Mr. K. Ć, Kempaiah

(b) All that piece and parcel of the property bearing Survey Number 154/3 measuring 11 guntas, situated at Kodigehali village Yelahanka Hobli North Bangalore Taluk. Bangalore and bounded by:North by: remaining portion of Sy. No. 154/3South by: Land belonging to Mr. RajukalaveEast by: Land belonging to Mr. Bidarula NarayanappaWest by: Land belonging to Mr. T. Narayanappa 7 (a) All that piece and parcel of the property bearing Survey Number 168/13 measuring 14 guntas, situated at Kodigehali village Yelahanka Hobli North Bangalore Taluk. Bangalore and bounded by: North by: Land belonging to Mr. PillappSouth by: Land pelonging to Mr. RajukalaveEast by: Land belonging to Mr. DoddaiahWest by:Mr. Kodihalla

(b) All that piece and parcel of the property bearing Survey Number 157/4 measuring 13 guntas, situated at Kodigehali village, Yelahanka Hobli North Bangalore Taluk. Bangalore and bounded by: North by: Land belonging to Mr. RajukalaveSouth by: Land pelonging to Mr. RajukalaveEast by: Land belonging to Mr. Byanna,West by: Land belonging to Mr. Doddaiah.

8) All that piece and parcel of the property bearing Survey Number 157/1 measuring 31 guntas, situated at Kodigehali village, Yelahanka Hobli North Bangalore Taluk. Bangalore and bounded by: North by: Land bearing Sy. No. 157/3South by: Land bearing Sy. No. 115East by: Land bearing Sy. No. 155/5West by: Land bearing Sy. No. 168/13

9) All that piece and parcel of the property bearing Survey Number 169/4 measuring 10 guntas, situated at Kodigehali village, Yelahanka Hobli North Bangalore Taluk. Bangalore and bounded by: North by: Land belonging to Byataranarayanapura NarayanappaSouth by: Land bearing Sy. No. 169/4 belonging to Mr. KrishnamurthyEast by: Land belonging to Mr. KrishnappaWes oy: Land belonging to Mr. Seetharamaiah.

10) All that piece and parcel of the property bearing Survey Number 168/9 measuring 29 guntas and Resurvey No. 168/18B(Old Survey Number 168/18) measuring 20 guntas, situated at Kodigehali village, Yelahanka Hobli North Bangalore Taluk. Bangalore and ounded by: North by: Land belonging to RajukalaveSouth by: Rajukalave and remaining portion of Sy. No. 168/9East by: Land bearing Sy. No. 168/18A and land belonging to Mr. Govinde GowdaWest by: Land bearing Sy. No. 168/1 and land belonging to Mr. Byre Gowda. 11) All that piece and parcel of the property bearing Survey Number 169/1 measuring 8 guntas, situated at Kodigehali village Yelahanka Hobli North Bangalore Taluk. Bangalore and bounded by: North by: Land belonging to Venkataramaiah South by: Land belonging to Jayaramappa East by: Land belonging to Mr. Shivanna West by: Kodihalla.

12) All that piece and parcel of the property bearing Survey Number 176/1 measuring 1 guntas, situated at Kodigehali village Yelahanka Hobli North Bangalore Taluk. Bangalore and bounded by: North by: Land belonging to Mr. Jayaramappa South by: Land pelonging to Mr. Srinivasa East by: Land belonging to Mr. Shivanna West by: Kodihalla.

13) All that piece and parcel of the property bearing Survey Number 156/2 measuring 15 guntas, situated at Kodigehali village Yelahanka Hobli North Bangalore Taluk. Bangalore and bounded by:North by: Land bearing Sy. No. 158/1 South by: Land bearing

4 (a) All that piece and parcel of the property bearing Survey Number 168/16, measuring 06.8 guntas, situated at Kodigehali village Yelahanka Hobli North Bangalore Taluk. Bangalore and bounded by:North by: Land bearing Sy. No. 168/17 South by: Land bearing Sy. No

Sy. No. 116 East by: Land bearing Sy. No. 155/2 West by: Land bearing Sy. No. 156/1.

168/15 East by: Remaining portion of Land bearing Land bearing Sy. No. 168/16 belonging to Mr. Gopalappa West by: Land bearing 167 14 (b) All that piece and parcel of the property bearing Survey Number 168/16 measuring 06.8 guntas, situated at Kodigehali village Yelahanka Hobli North Bangalore Taluk. Bangalore and bounded by:North by: Land bearing Sy. No. 168/17 belonging to Mr. R Srinivasaiah South by: Land bearing Sy. No. 168/15 belonging to Mr. Sonne Gowda East by: land bearing Sy. No. 158 belonging to

Mr. R. Shrinivasaiah West by: Remaining portion of Sy. No. 168/16 Mr. A. Aswathappa 15 All that piece and parcel of the property bearing Survey Number 169/3 measuring 11 guntas, situated at Kodigehali village Yelahanka Hobli North Bangalore Taluk. Bangalore and bounded by: North by: Land bearing Sy. No. 176/2, 176/3 South by: Remaining portion of Land bearing Sy. No. 169/3 East by: Land bearing Sy. No. 169/4 West by: Land bearing Sy. No. 169/1

16 All that piece and parcel of the property bearing Survey Number 157/3 measuring 17 guntas, situated at Kodigehali village, Yelahanka Hobli North Bangalore Taluk. Bangalore and bounded by:North by: Land belonging to Mr. Rajukote Range Gowda South by: Land belonging to Mr. Venkat Giriyappa East by: Land belonging to Mr. Thindul Rudraiah West by: Land belonging to Mr. Rudre Gowda and Mrs. Venkatamma

17 All that piece and parcel of the property bearing Survey Number 153/1 measuring 20.8 guntas, situated at Kodigehali village, Yelahanka Hobli North Bangalore Taluk. Bangalore and bounded by: North by: Remaining portion of Survey No. 153/1 South by: Land

bearing Sy. No. 116/2 and 3 East by: Land bearing Sy. No. 153/2 West by: Land bearing Sy. No. 154/7. 18 (a) All that piece and parcel of the property bearing Survey Number 168/18A measuring 13 guntas, (Portion of old Sy. No. 168/18 situated at Kodigehali village, Yelahanka Hobli North Bangalore Taluk. Bangalore and bounded by North by: Land belonging to Mr. Govinde Gowda South by: Land belonging to Mr. T. G. Lokkesha East by: Land belonging to Mr. Kallappa, Mr. Byre Gowda West by: Land belonging to Mr. K. Rame Gowda

(b) All that piece and parcel of the property bearing Survey Number 168/18A measuring 13 guntas, (Portion of old Sy. No. 168/18) situated at Kodigehali village, Yelahanka Hobli North Bangalore Taluk. Bangalore and bounded by:North by: Land belongingto Mr. T. G. Lokkesha South by: Land belonging to Mr. T. G. Keshawa East by: Land belonging to Mr. Kallappa, Mr. Byre Gowda West by: Land pelonging to Mr. K. Rame Gowda

19 All that piece and parcel of the property bearing Survey Number 168/18A (Old Survey No. 168/18) measuring 13 guntas, situated at Kodigehali village, Yelahanka Hobli North Bangalore Taluk. Bangalore and bounded by:North by: Remaining portion of the same Sy. No. belonging to Mr. T. G. Jagadish South by: Land belonging to Mr. Raja Kaluve East by: Land belonging to Mr. Kallappa, Mr.

Byre Gowda West by: Land belonging to Mr. K. Rame Gowda 20 All that piece and parcel of the property bearing Survey Number 168/18A(Old Survey No. 168/18) measuring 13 guntas, situation at Kodigehali village, Yelahanka Hobli North Bangalore Taluk. Bangalore and bounded by: North by: Land belonging to Mr. Narayana Gowda South by: Land belonging to Mr. Jagadish East by: Land belonging to Mr. Kallappa, Mr. Byre Gowda West by: Land belonging

21(a) All that piece and parcel of the property bearing Survey Number 168/2(Assigned new survey no. 168/25)measuring 7.12 guntas, situated at Kodigehali village, Yelahanka Hobli North Bangalore Taluk. Bangalore and bounded by:North by: Land bearin Sy. No. 168/1 and 168/2 belonging to Mr. Ramchandra Land South by: Land bearing Sy. No. 168/1 and 168/2 belonging to Mr. B Ramchandra Land East by: Land bearing Sy. No. 168/9 West by: Land bearing Sy. No. 168/2

(b) All that piece and parcel of the property bearing Survey Number 168/1 measuring 4 guntas, situated at Kodigehali village, Yelahanka Hobli North Bangalore Taluk. Bangalore and bounded by:North by: Remaining portion of Land bearing Sy. No. 168/1 to Mr. B. Ramchandra. South by: Remaining portion of Land bearing Sy. No. 168/1 to Mr. B. Srinivasa Gowda, East by: Land bearing Sy. No. 168/9 West by: Land bearing Sy. No. 168/2

(c) All that piece and parcel of the property bearing Survey Number 168/1 measuring 4 guntas, situated at Kodigehali village, elahanka Hobli North Bangalore Taluk. Bangalore and bounded by: North by: Rajakaluve and Sy. No. 178. South by: Land belonging to Mr. B. Ramchandra ppa Sy. No. 168/1 East by: Private property bearing Sy. No. 168/9 West by: Private property bearin Sv. No. 168/2

(d) All that piece and parcel of the property bearing Survey Number 168/2 measuring 7.12 guntas, situated at Kodigehali village Yelahanka Hobli North Bangalore Taluk. Bangalore and bounded by:North by: Property belonging to Mr. B. Srinivasagowda Sy. No. 168/1 and remaining portion of Sy. No. 168/2 South by: Property belonging to Mr. B. Ramchandra ppa Sy. No. 168/1 and 168/2 East by: Private property bearing Sy. No. 168/9, West by: Private property bearing Sy. No. 168/3

(e) All that piece and parcel of the property bearing Survey Number 168/1 measuring 4 guntas, situated at Kodigehali village, Yelahanka Hobli North Bangalore Taluk. Bangalore and bounded by: North by: Remaining portion of Sy. No. 168/1 belonging to Mr. B. Ramachandra ppa South by: Remaining portion of Sy. No. 168/1 belonging to Mr. Range Gowda East by: Sy. No. 168/9 West by: Sy. No 168/2

(f) All that piece and parcel of the property bearing Survey Number 168/2 measuring 7.12 guntas, situated at Kodigehali village Yelahanka Hobli North Bangalore Taluk. Bangalore and bounded by:North by: Land bearing Sy. No. 168/1 and 168/2 belonging o Mr. B. Ramakrishna South by: Land belonging to Sy. No. 168/1 and 168/2 belonging to Mr. B. Range Gowda East by: Sy. No (g) All that piece and parcel of the property bearing Survey Number 168/1 measuring 4 guntas, situated at Kodigehali village

Yelahanka Hobli North Bangalore Taluk. Bangalore and bounded by: North by: Remaining portion of Sy. No. 168/1 belonging to Mr. B. Range Gowda South by: Remaining portion of Sy. No. 168/9 West by: Sy. No. 168/9 West by: Sy. No. 168/9 (h) All that piece and parcel of the property bearing Survey Number 168/2 measuring 7.12 guntas, situated at Kodigehali village élahanka Hobli North Bangalore Taluk. Bangalore and bounded by:North by: Land bearing Sy. No. 168/1 and 168/2 belonging to Mr. B. Rangegowda South by: Land belonging to Sy. No. 168/8 East by: Sy. No. 168/9 West by: Sy. No. 168/3

22 All that piece and parcel of the property bearing Survey Number 176/2 measuring 12 guntas, and 1 gunta of Kharab land situated at Kodigehali village, Yelahanka Hobli North Bangalore Taluk. Bangalore and bounded by:North by: Land bearing Sy. No. 176/3 South by: Land bearing Sy. No. 169/3 East by: Land bearing Sy. No. 176/3 West by: Land bearing Sy. No. 176/1

Sd/- Authorised Officer/Chief Manager Date: 04.09.2021 Place: Bangalore

Central Bank of India

THE FREE PRESS JOURNAL www.freepressjournal.in WEDNESDAY | SEPTEMBER 8, 2021

KOTAK MAHINDRA BANK LIMITED Registered Office: 27BKC, C-27, G-Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai-400051. Branch Office: 5th Floor Adamas Plaza 166/16, C.S.T Road Kalina Santacruz (E) Mumbai-400098. SYMBOLIC POSSESSION NOTICE

Vhereas, the undersigned being the authorized officer of Kotak Mahindra Bank Ltd., under the securitization and reconstruction of financial asset and enforcement of security interest act, 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the security nterest (enforcement) rules 2002 issued demand notices to the borrowers as detailed hereunder, calling upon the respective borrowers to repay the amount mentioned in the said notices with all costs, charges and expenses till actual date of payment within 60 days from the date of receipt of th same. The said borrower(s)/ oo borrower(s) having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers/ co borrowers and the public in general that the undersigned has taken possession of the property described hereunder in exercise of powers conferred on him under section 13(4) or the said act r/w rule 8 of the said rules on the dates mentioned along-with. The borrowers in particular and public in general are hereby cautioned in to deal with the properties and any dealings with the properties will be subject to the charge of kotak mahindra bank ltd., for the amount specified them in with future interest, costs and charges from the respective dates. The borrowers attention is invited to provisions of sub section (8) of section 13 of the act, in respect of time available to redeem the secured assets. Details of the borrowers, scheduled property, outstanding dues, demand notices sent under section 13(2) and amounts claimed there under, date of possession is given herein below:

Name And Address of the Borrower, Co-Borrower Details of the Immovable . Date of Possession, 2. Type of Possession Loan Account No., Loan Amount Property 3. Demand Notice Date, 4. Amount Due In Rs Mr. Prakash Sukrya Umaratkar & Mrs. Indira Prakash Umaratkar & All that piece and parcel of the 1). 03.09.2021

Mr. Jay Prakash Umaratkar All at: House No.556, Thane Bhiwandi Road, Umratkar Ali Kalher, Bhiwandi, Mumbai,Thane, Maharashtra- Ground Floor, Admeasuring 560 3). 07.08.2020 421302. All also at: Unit No.1 & 2 Ground Floor, Sairam Apartment, Sq.Ft., Sairam Apartment, Kalher 4). Rs. 51, 25,434.08 (Rupees Fifty Kalher Off. Reti Bunder Road, Village-Kalher Bhiwandi, Thane, Off. Reti Bunder Road, Village One Lakh Twenty Five Thousand Maharashtra-421302.

Kalher Off. Reti Bunder Road, Village One Lakh Twenty Five Thousand Kalher Bhiwandi, Thane, Four Hundred Thirty Four and Eight

Loan Amount Sanctioned: Rs.44,00,947/- (Rupees Forty Four Name of the Mortgagor: Mr. Prakash Sukrya Umaratkar.

| Paisa only) due and payable as or 07.08.2020.With applicable interest from 08.08.2020.With applicable interest from 08.08.2020.W Sd/- Authorized Officer, Kotak Mahindra Bank Limited

ate: 03.09.2021, Place: Thane For Any Query Please Contact Mr. Pankaj Rai (+91 7768003567) & Mr. Mohd Shadab (+91 9136475598)

The Mogaveera Co-operative Bank Ltd.

Regd. & Administative Office : 5th Floor, Mogaveera Bhavan, M.V.M. Educational Campus Marg, Off. Veera Desai Road, Andheri (West), Mumbai-400 058.

DEMAND NOTICE

The Authorised Officer of The Mogaveera Co-operative Bank Ltd. has issued Demand Notice in compliance of section 13(2) of SARFAESI Act, 2002 to below mentioned Borrower(s)/sureties demanding outstanding amount within 60 days from the date of issue of the said notice, mentioned as detailed herein below. This publication of the notice is made for notices to the following Borrower(s) & sureties.

1	Sr.	Name of the Borrower(s)/Sureties	Demand Notice Date	Description of Immovable Properties
1	No.		&	& owner(s) of the Secured Asset(s)
١			Outstanding Amount	
ı	1.	M/s. Bermuda Triangle	03/09/2021	Mrs. Savita Ashok Shinde -
1		(Prop. : Mr. Rohan Ashok Shinde)	&	Flat No. A/3/304, 3rd Floor, Ganesh
1	2.	Mr. Rohan Ashok Shinde	Rs. 51,49,167.62 (as	Krupa CHS Ltd, Shiv Sagar Complex,
1		-Borrower/s	on 31/07/2021 with	Lala Sheth Compound, Ashok Kedare
1	1.	Mrs. Savita Ashok Shinde	further interest from	Chowk, T. P. Road, Bhandup (West),
1		-Co-Borrower/Surety	01/08/2021)	Mumbai-400078.
1	1.	Mr. Prakash Tukaram Rikame	•	
1	2.	Mr. Jinesh Lalit Zaveri -Sureties		

Borrower(s)/sureties are hereby informed that Authorised Officer of the Bank shall under the provisions of SARFAESI Act, take possession and subsequently auction the mortgaged properties/secured assets as mentioned above, if the borrower(s)/sureties do not pay the amount as mentioned above within 60 days from the date of publication of this notice.

The borrower(s)/sureties are also prohibited under section 13(13) of the SARFAESI Act, to transfer by sale lease or otherwise the said secured assets stated above without obtaining written consent of the Bank. This public notice is to be treated as notice u/s 13(2) of the SARFAESI Act, 2002. Borrower(s)/sureties are advised to collect the original notice u/s 13(2) from the undersigned on any work

Dated: 07.09.2021

Place: Mumbai

Authorised Officer

Aspire Home Finance Corporation Limited Motilal Öswal Tower, Rahimtullah Sayani Road, Opposite ST Depot, Prabhadevi, Mumbai-400025

Email :- info@ahfcl.com. CIN :- U65923MH2013PLC248741

DEMAND NOTICE

NOTICE UNDER SECTION 13 (2) OF THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT. 2002

Under Section 13(2) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and enforcement of Security Interest Act. 2002 (the said Act) read with Rule 3(1) of the Security Interest (Enforcement) rules. 2002 (the said Rule) In exercise of powers conferred under Section 13(12) of the said Act read with Rule 3 of said Rule, the authorized officer has issued Demand notices under Section 13(2) of the said Act, calling upon the Borrower(s) / Co-borrowers, Guarantor/s to repay the

loan a	amount mentioned in the respective	demand notices issued to them.	In connection with above notice is hereby given	
			this notice, the amounts indicated herein below, date of payment. The detail of the Borrower(s)	
			ayment of loan amount are as under:-	
Sr. No.	Loan Agreement No./Name of the Borrower(s)/Co-Borrower(s)/ Co-Applicant Name/Guarantor Name	Demand Notice Date and Amount	Description of secured asset(s) (Immovable Property/ies)	
1	LXPAN00315-160008343 / Sunil Atarsing Thori / Sushil Sunil Thori	20-Jul-21 / Rs. 1316135/- (Rupees Thirteen Lac Sixteen Thousand One Hundred Thirty Five Only)	Flat No 204, 2nd Floor, A - Wing, Mahima Niwas, Chinchpada, Taloja, House No - 508, Devicha Pada Market, Pale, Near Bel Naka, Panvel, Raigarh, Maharashtra - 410201	
2	LXPAN00115-160015322/ Vijanath Ramchandra Munde/ Asha Vaijanath Munde	20-Jul-21 / Rs. 328696/- (Rupees Three Lac Twenty Eight Thousand Six Hundred Ninety Six Only)	Flat No 003, Ground Floor, D - Wing, Parth Residency, Chiple, Near Shikara Estate, Taluka - Panvel, District - Raigarh, Mahrashtra - 410206	
3	LXKAR00316-170049794 / Vijaykumar Ravindranath Pathak/ Vibha Vijaykumar Pathak	20-Jul-21 / Rs. 1711948/- (Rupees Seventeen Lac Eleven Thousand Nine Hundred Forty Eight Only)	Flat No 003, Ground Floor, C - Wing, Mourya Residency, Survey No 138/2 To 5 &7, Survey No 139/3, Srvey No 144/5, Survey No 144/8 Paiki (P), New Survey No 201/1A & Survey No 138/6, Purna, Taluka - Bhiwandi, Thane, Maharashtra - 421302	
4	LXPAN00316-170025115 / Muhammed Hanif Ismail Shaikh/ Shireen Muhammed Hanif	20-Jul-21 / Rs. 1323792/- (Rupees Thirteen Lac Twenty Three Thousand Seven Hundred Ninety Two Only)	Flat No 004, Ground Floor, D - Wing, Wonder Complex, Survey No 241, H. No 1, Village - Kon, Taluka - Bhiwandi, District - Thane, Behind Dream Comlex, Maharashtra - 400602	
5	Shaikh LXVIR00315-160016484 / Birendra Kadedeene Sahu/ Renu Virendra Sahu	20-Jul-21 / Rs. 808138/- (Rupees Eight Lac Eight Thousand One Hundred	Flat No 418, 4Th Floor, Building No 03, Bejod Niwas, Adivali Dhokali Kalyan, Shil Road, Opposite Tata Power, Maharashtra -	
6	LXTIT00216-170030036 / Sunita Surendra Tambe / Sunil Pandurang Shirole	Thirty Eight Only) 20-Jul-21 / Rs. 757804/- (Rupees Seven Lac Fifty Seven Thousand Eight Hundred Four Only)	421301 Flat No 201, 2nd Floor, Kohinoor Apartment, Near Dnyandeep School, Karave Village, Nerul, Navi Mumbai, Maharashtra - 400614	
7	LXPAN00315-160010753 / Yogendra Gupteshwar Yadav/ Munnidevi Yogendra Yadav	20-Jul-21 / Rs. 1010591/- (Rupees Ten Lac Ten Thousand Five Hundred Ninety One Only)	Flat No 101, 1st Floor, Ashoka Apartment, House No 387, Taloja, Navi - Mumbai Maharashtra - 410208	
8	LXKAL00915-160017154 / Ankush Avinash Thakur/ Renuka Avinash Thakur	20-Jul-21 / Rs. 443014/- (Rupees Four Lac Forty Three Thousand Fourteen Only)	Flat No 306, 3 Rd Floor, H - Wing, Keshav Apartment, Survey No 36, Hissa No 8/A, Village - Dwarli, Near Marathi School, Taluka - Ambharnath, District - Thane, Maharashtra - 421306	
9	LXPEN00315-160004786 / Samual Narsaiah Gaddala / Pushpa Samuel Gaddala	20-Jul-21 / Rs. 1691428/- (Rupees Sixteen Lac Ninety One Thousand Four Hundred Twenty Eight Only)	Flat No - 102, 1St Floor, B - Wing, Sini Arcade, Village Kasheli, Survey No 144/1, Taluka - Bhiwandi, District - Thane, Near Kasheli Toll Naka, Thane, Maharashtra - 421302	
10	LXAMB00316-170029375 / Mohammad Muslim Mohammad Qasim Shekhfaruqui / Kahkashan Mohammad Muslim Shekhfaruqui	20-Jul-21 / Rs. 897486/- (Rupees Eight Lac Ninety Seven Thousand Four Hundred Eighty Six Only)	Flat No 26, 2Nd Floor, Aryame Apartment, Survey No 289, House No 11, Village - Kon, Near Reliance Petrol Pump, Bhiwandi, Thane, Maharashtra - 421302	
11	LXKAL00116-170044998 / Sandip Vilas Jagatap/ Rajendra Vilas Jagtap / Vilas Shankar Jagtap	20-Jul-21 / Rs. 1443968/- (Rupees Fourteen Lac Forty Three Thousand Nine Hundred Sixty Eight Only)	Flat No 302, 3Rd Floor, Minabai Apartment, Ghar No 1282, Survey No 82/2, Grampanchayat Village Kalher, Bhiwandi, District - Thane, Maharashtra - 421302	
12	LXKAR00316-170046181/ Sarika Deepak Mali / Deepak Krishana Mali	20-Jul-21 / Rs. 1048415/- (Rupees Ten Lac Forty Eight Thousand Four Hundred Fifteen Only)	Flat No 303, 3Rd Floor, Survey No 10 tt H.No.1, Krushnsara Apartment, Village - Kole Taluka - Kalyan, District - Thane, Maharashtra - 401204	
13	LXAMB00316-170026680 / Prabhakar Janu Manjare / Pratibha Prabhakar Manjare	20-Jul-21 / Rs. 877321/- (Rupees Eight Lac Seventy Seven Thousand Three Hundred Twenty One Only)	Flat No 03, Ground Floor, Akshay Apartment, Survey No 36, Near Railway Fatak, Gat No 88, Vangani West, Ambernath, Thane, Maharashtra - 421503	
14	LXPAN00315-160004100/ Tanaji Sitaram Sawant / Janavi Tanaji Sawant	20-Jul-21 / Rs. 743618.45/- (Rupees Seven Lac Forty	Flat No 203, 2Nd Floor, Mauli Apratment, Survey No 13, H.No 12/5, Dwarli Beer Shop, Village Dwarli, Kalyan, Taluka - Ambernath, District - Thane, Maharashtra - 421501	
15	LXVAP00116-170034388 / Unnikrishnan Krishna Nayar/ Meenaben Unnikrishnan Nair	20-Jul-21 / Rs. 303146/- (Rupees Three Lac Three Thousand One Hundred Forty Six Only)	Flat No - 305, 3rd Floor, S.No - 94/1 To 6, S.No - 94/1 To 6/58 And 94/1 To 6/53, Amardeep Avenue, Plot No - 18 - A And 18 - B, At - Village Chharwada, Near Green Party Plot, Vapi, Valsad, Gujarat - 396195	
16	LXVIR00115-160019691 / Rajkumar Sham Rai / Archana Rajkumar Rai	20-Jul-21 / Rs. 1253446/- (Rupees Twelve Lac Fifty Three Thousand Four Hundred Forty Six Only)	Flat No 302, 3rd Floor, B - Wing, Buuilding No 3, Krishna Apartment, Survey No 43, H. No 5, Vasundhara Vally Complex, Village Pisavli, Near Kaka Dhaba, Kalyan East, Maharashtra - 421306	
17	LXVIR00316-170033975 / Jagdish Singh Raisingh Rajpurohit / Shobha Jagdishsingh Rajpurohit	20-Jul-21 / Rs. 1143238/- (Rupees Eleven Lac Forty Three Thousand Two Hundred Thirty Eight Only)	Flat No 106, 1st Floor, I G Residency, Kharghar, Rohinjan, Panvel Ekatpada, Survey No 117, 603, 604 & 625 A, Panvel, Maharashtra - 400703	
18	LXKAL00316-170030625 / Shivanand Yashwant Kamble / Yashvant Saidappa Kamble	20-Jul-21 / Rs. 430232.54/- (Rupees Four Lac Thirty Thousand Two Hundred Thirty Two and Fifty Four Paise)	Flat No 001, B - Wing, Ground Floor, Shankuntala Villa, Near Bank Of Baroda, Lodha Hevan, Survey No 118, H.No.9D, Kalyan Shill Road, Thane, Maharshtra - 421306	

If the said Borrowers shall fail to make payment to AHFCL as aforesaid AHFCL shall proceed against the above secured assets Under Section 13(4) of the Act and the applicable Rules, entirely at the risk of the said Borrowers as to the cost and consequences. The said Borrowers are prohibited under the Act from transferring the aforesaid assets, whether by way of sale, lease or otherwise without the prior written consent of AHFCL. Any person who contravenes or abates contravention of the provision of the said Act or Rules made there under, shall be liable for imprisonmer and / or penalty as provided under the Act. Sd/-Place : Maharashtra Authorized Officer, (Aspire Home Finance Corporation Ltd.)

Thousand Three Hundred

Twenty Four and Sixteen

Paise) 20-Jul-21 / Rs. 578618/-

Eighteen Only)

LXKAL00315-160003918 /

Rajaram Kashinath Raut /

Mangal Rajaram Raut

LXVAP00116-170048655 /

Vivek Omprakash Tiwari / Meera Vivek Tiwari

Date: 08.09.2021

Paise) 421306 **20-Jul-21 / Rs. 756324.16/-** | Flat No. - 207, 2Nd Floor, Tejasvi Apartment,

(Rupees Seven Lac Fifty Six Survey No. - 68, Hissa No. - 13, Village

(Rupees Five Lac Seventy Flot No. - 18/B, 19/A&19/B, Jashadhar Eight Thousand Six Hundred Complex, Chhiri, Vapi, Valsad, Gujarat -

396195

Kalher, Behind Agni Mata Mandir, Next To

Yogesh Patil Bunglow, Bhiwandi, Thane,

Maharashtra - 421302 Flat No - 202, 2Nd Floor, Sr.no. - 246/Paikke,

TULIVE DEVELOPERS LIMITED

Regd. Off: 21/22. Loha Bhavan, P D Mello Road, Mumbai - 400 009 Corp. Off: No.5, Subbarao Avenue, 1st Street, Chennai-600006. Tel No: 044-28230222; E-mail: atul.acura@gmail.com CIN: L99999MH1962PLC012549

NOTICE CONVENING THE 59TH ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 59th Annual General Meeting ("AGM") of the members of ulive Developers Limited (hereinafter "the Company") will be held on Wednesday, 29th eptember 2021 at 04:00 P.M. IST through Video Conferencing (hereinafter "VC"). The opy of Annual Report for the financial year 2020-2021 along with the notice of the 59th AGM setting out the business to be transacted at the meeting, balance sheet as at 31st March 2021, profit and loss Account as on that date, report of the auditor and directors for he financial year ended 31st March 2021 together with the annexures have been lispatched to the members on 07th September 2021 through e-mail

ttention of the members is drawn to the following information disclosed pursuant to ection 108 of Companies Act, 2013, read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014:

The voting in respect of matters to be transacted at the 59th AGM of the members of the Company to be held on 29th September 2021 will be carried out electronically through remote e-voting facility prior to the meeting and through e-voting facility during the meeting.

The remote e-voting period shall commence at 9.00 A.M. on 26th September 2021 and will end at 5.00 P.M. on 28th September 2021. The e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter and remote e-voting shall not be allowed beyond the stipulated time. The members, whose names appear in the Register of Members / list of Beneficial owners as on 23rd September 2021 ("Cut-off date") only are entitled to vote on the resolutions set forth in the Notice convening 59th AGM of the Company through remot e-voting facility and the e-voting facility available during the meeting

Members attending the 59th AGM of the Company through VC, and who have not already cast their vote by means of remote e-voting, shall be able to exercise their right to vote through e-voting at the AGM. The Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also participate in the AGM through VC but shall not be entitled to cast their vote again.

The members who have obtained shares after 27th August 2021 and are shareholders as on 23rd September 2021 may obtain the login ID and password after following the instructions on e-voting given in the 59th AGM notice displayed on the website of the Company which may be accessed by clicking the link - https://www.tulivedevelopers.com/uploads/investor/pdf/1599458472159th-AGM-NOTICE-AND-ANNUAL-REPORT-2020-21.pdf or may send a request for the e-voting instructions to atul.acura@gmail.com or investor@cameoindia.com However, if such member is already registered with CDSL for remote e-voting then he/she/it can use his/her/its existing user ID and password for casting their vote by clicking the EVSN of the meeting of the Company.

. A copy of the Notice of 59th AGM of the Company will be published and made available in the website of the company at https://www.tulivedevelopers.com/uploads/investor/pdf /1599458472159th-AGM-NOTICE-AND-ANNUAL-REPORT-2020-21.pdf and website

of Central Depository Services Limited at www.cdslindia.com MANNER FOR REGISTERING / UPDATION OF E-MAIL ADDRESS:

(a) Members holding shares in physical mode are requested to provide necessary details like Folio No., Name of shareholder, the e-mail id which the shareholder would like to register with the Company, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), Aadhar (self-attested scanned copy of Aadhar card)by email to Company at atul.acura@gmail.com and the RTA at investor@cameoindia.com.

(b) Members holding shares in dematerialised mode, who have not registered/updated their email addresses with their Depository Participants, are requested to register/update their email addresses with the Depository Participants with whor they maintain their demat accounts.

Shareholder will have an opportunity to cast their vote remotely on the business as set forth in the Notice of the AGM through electronic voting system. The manner of voting remotely for shareholders holding shares in physical mode and for shareholders who have not registered their email addresses will be provided in the notice to the shareholders. The details will also be made available on the website of the Company.

All grievances connected with the facility for voting by electronic means may be

addressed to Mr. Rakesh Dalvi, Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg. Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43.

By order of the Board For Tulive Developers Limited Sd/ Atul Gupta Director DIN: 01608328

CARINA FINVEST LIMITED CIN: U67120MH1996PLC101364

Place : Chennai

Date: 7th September, 2021

Registered Office: 52, 5th Floor, Maker Tower - F, Cuffe Parade, Mumbai - 400 005.

NOTICE OF THE 25TH ANNUAL GENERAL MEETING

TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING / **OTHER AUDIO VISUAL MEANS** Notice is hereby given that the 25th Annual General Meeting (AGM) of Members of CARINA FINVEST LIMITED will be held on **Wednesday**,

29th September, 2021 at 2:00 p.m. through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") convened in compliance with the Ministry's General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020 read with General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020, General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020 and General Circular No. 02/2021 dated 13th January, 2021 and after due examination, it has been decided to allow companies whose AGMs were due to be held in the year 2020, or become due in the year 2021, to conduct their AGMs on or before 31.12.2021, in accordance with the requirements provided in paragraphs 3 and 4 of the General Circular No. 20/2020 as per MCA circular no. 02/2021 dated January 13, 2021. In compliance with the provisions of Companies Act, 2013 ("Act") and MCA Circulars, the AGM of the Company is being held through VC / OAVM. The deemed venue for the AGM shall be the Registered Office of the Company.

In compliance with the relevant circulars, the Notice of the AGM along with the Annual Report 2020-21 is being sent only through electronic mode to those Members whose email address are registered with the Company/ Depositories. Members may note that the Notice of AGM and Annual report 2020-21 is available on the Company's website www.carinafinvest.com and on the website of CDSL www.evotingindia.com. Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility only. The instructions for joining AGM are provided in the Notice of AGM. Members attending the meeting through C/OAVM shall be counted for the nurpose of r under Section 103 of the Companies Act, 2013.

Facility of remote e-voting and e-voting during the AGM:

Pursuant to the provisions of section 108 of the Companies Act. 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, the Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its members to cast their votes on all resolutions set out in the notice of the AGM. Additionally, Company is providing facility of voting through e-voting system during the AGM (e-voting). The members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote again. Those members, who shall be present in the meeting through VC/OAVM and had not cast their votes on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote during the AGM ("e-voting").

Notice is also given under Section 91 of the Companies Act, 2013 that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Thursday, September 23, 2021 to Wednesday, September 29, 2021, both days inclusive.

If your email ID is already registered with Company/Depositories, login details for e-voting are being sent on your registered email address

Members who have not registered their e-mail addresses are requested to register the same with M/s. Freedom Registry Limited / Depositories.

The details of remote e-voting are given below:

- 1. The remote e-voting period commences on Saturday, September 25, 2021 at 10:00 A.M. and ends on Tuesday, September 28, 2021 at 5:00 P.M. During this period shareholders' of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on Wednesday, September 22, 2021 i.e. cut-off date may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter.
- 2. Any person who acquires equity shares of the Company and becomes a Member after Friday, September 03, 2021 i.e. cut-off date for dispatch of the Notice may obtain the login details by writing to the Registrar and Share Transfer Agent at upport@freedomregistry.co.in

case you have not registered your email address with the RTA/Depositories for obtaining Annual Report and user id/password for e-voting on the Resolutions proposed in this Notice, please follow the instructions given below:

- 1. For Physical shareholders- please provide necessary details like Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) by email to
- 2. For Demat shareholders, please provide Demat account details (CDSL-16 digit beneficiary ID or NSDL-16 digit DPID + CLID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) to Company/RTA email id
- 3. Contact details for grievance: Unit: Carina Finvest Limited REGISTRAR & SHARE TRANSFER AGENT Freedom Registry Ltd. Plot No. 101/102. 19th Street. MIDC Industrial Area, Satpur, Nashik - 422007 Tel No: (0253) 2354032 Fax No: (0253) 2351126.

Place: Mumbai

Dated: September 08, 2021

By Order of the Board of Directors
For CARINA FINVEST LIMITED Harshavardhan B. Doshi

नोंदणी कार्यालय : केसर सॉलिटेअर, १२ वा मजला, प्लॉट क्र. ५, सेक्टर क्र. १९,. पाम बीच रोड, सानपाडा, नवी मुंबई - ४००७०५. सीआयएन : यु२१०९८एमएच१९६२पीएलसी०१२४८८

कॅबोट इंडिया लिमिटेडच्या (५८ व्या) अठ्ठावण्णव्य वार्षिक सर्वसाधारण सभेच्या संदर्भातील माहिती

याद्वारे सदर कळविण्यात येते की कंपनीची ५८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ही एजीएमला बोलाविणाऱ्या सूचनेत नमूद केलेले कामकाज करण्यासाठी कंपनी अधिनियम, २०१३ आणि त्या अंतर्गत केलेले नियम सहवाचता निगम व्यवहार मंत्रालया एमसीएद्वारे जारी जनरल सर्क्युलर क्र. १४/२०२०, दिनांक ८ एप्रिल, २०२०, जनरल सर्क्युलर १७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२० जनरल सर्क्युलर क्र. २०/२०२०, दिनांक ५ मे २०२० आणि जनरल सर्क्युलर क्र. ०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी, २०२१ आणि इतर प्रयोज्य सर्क्युलर, एकत्रित 'संबंधित सर्क्युलर' असा उल्लेख च्या सर्व प्रयोज्य तरतुर्दीच्या अनुपालनामध्ये मंगळवार, २८ सप्टेंबर २०२१ रोजी. द्. ४.०० वा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ('व्हीसी')/ इतर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स ('ओएव्हीएम' मार्फत घेण्यात येणार आहे. सभासदांना व्हिसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला हजर राहणे शक्य होईल र्किवा https://instameet.linkintime.co.in येथे लाईव्ह वेबकास्ट पाहता येईल. व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत सहभागी होणाऱ्या सभासदांना कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत गणपुर्तीसाठी मोजण्यात येईल. संबंधित सर्क्युलर्सच्या अनुपालनामध्ये एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवालासह वित्तीय विवरपणत्र आणि त्याच्याशी जोडलेले इतर आवश्यक दस्तावेज हे कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस्कडे ईमेल पत्ते नोंदविलेल्या कंपनी सर्व सभासदांना पाठविण्यात आले आहेत.

वरील सदर दस्तावेज मे. लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची लिंक https://instavote.linkintme.co.in वर सुद्धा उपलब्ध आहेत.

. ईमेल पत्ते नोंदणी/अद्ययवत करण्याची पद्धत

(ए) प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्स धारण केलेले सभासद ज्यांनी कंपनीकडे त्यांचे ईमेल पत्ते नोंदविलेले अद्ययवत केलेले नाहीत त्यांना https://linkintime.co.in/emailreg/email_register.html वर क्लिक करून किंवा instameet@linkintime.co.in येथे त्यांचा फोलिओ क्र. आणि पॅनकार्ड आणि आधार कार्डची स्वसाक्षांकत प्रत जोडून लिंक ईनटाईम कडे लेखी स्वरुपात किंवा amrita.tiwari@cabotcorp.com येथे कंपनीकडे ते नोंदविण्याची विनंती करण्यात येत आहे. बी) डिमटेरियलाईज्ड स्वरुपात शेअर्स धारण केलेले सभासद ज्यांनी त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटसकडे त्यांचे ई-मेल पत्ते नोंदविलेल / अद्ययवत केलेले नाहीत त्यांना त्यांचे डिमॅट खात असलेल्या डीपॉझिटरी पार्टिसिपंटसकडे त्यांचे ईमेल पत्ते नोंद्रविण्याची/अद्ययवत करण्याची विनंती करण्यात येत आहे

. ई-मतदानामार्फत मतदान करण्याची माहिती

ए) कंपनीने एजीएममध्ये करावयाच्या कामकाजाच्या संदर्भात तिच्या सभासदांना दुरस्थ ई-मतदान सुविधा पुरविली आहे. यासाठी इलेक्ट्रॉनिक माध्यमाने मतदानाची सुविधा देण्यासाठी लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नियुक्ती केली आहे. त्यानुसार एजीएम पूर्वी दूरस्थ ई–मतदान पद्धत वापरून सभासदांना मतदान करण्याची सुविधा त्यांची वेबसाईट https://instavote.linkintme.co.in येथे सीडीएलएलद्वारे पुरविण्यात येईल. दूरस्थ ई-मतदानाची सुविधा खालील कालावधीच्या दरम्यान उपलब्ध राहील.

ई-मतदानाला सुरुवात	गुरुवार २३ सप्टेंबर, २०२१ रोजी
	स. ९.०० (भाप्रवे) पासून
ई-मतदानाची समाप्ती	सोमवार २७ सप्टेंबर, २०२१ रोजीस. ५.०० (भाप्रवे) पर्यंत
	(या तारखे नंतर ई-व्होटींग मोड्युल बंद करण्यात येईल.)
सदर कालावधीच्या दरम्यान मं	गळवार, २१ सप्टेंबर, २०२१ ('कट ऑफ तारीख') रोजीस प्रत्य

किंवा डिमटेरियलाईज्ड स्वरुपात शेअर धारण केलेले सभासद एजीएमपूर्वी दूरस्थ ई-मतदानामार्फत (बी) इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीच्या मार्फत मतदानाची सुविधा एजीएम ('इन्स्टामीट') मध्ये सुद्धा उपलब्ध करण्यात येईल आणि सभेला हजर असलेले सभासद ज्यांनी दूरस्थ ई-मतदानामार्फत त्यांचे

मतदान केलेले नाही त्यांना एजीएममध्ये मतदान करणे शक्य होईल. (सी) ई-मतदानामार्फत मतदान करण्यासाठी लॉगईन क्रिडेन्शियल ईमेल सूचनेमार्फत सभासदांना उपलब्ध होईल. ज्या सभासदांना ईमेल प्राप्त झालेले नाहीत किंवा ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/लिंक ईनटाईम/डिपॉझिटरी पार्टिसिपंटसकडे नोंदविलेले नाहीत ते एजीएमच्या

सुचनेसाठी टीपामध्ये दिलेल्या माहितीचा अवलंब करून लॉगईन क्रिडेन्शियल निर्माण करू सभासदांना व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला हजर राहणे आणि एजीएमच्या सूचनेसाठी टीपांमध्ये नमदू त्यांच्या सिक्युअर्ड लॉगईन क्रिडेन्शियल वापरून https://instameet.linkintime.co.in/ येथे लिंक ईनटाईमच्या वेबसाईटवर लॉगईन करून एजीएमच्या दरम्यान मतदान

प्रभासदांना एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या टीपा आणि एजीएममध्ये सहभागी होण्यासाठी

तपशील, सूचना, एजीएम पूर्वी किंवा दरम्यान दूरस्थ ई-मतदानामार्फत मतदान करण्याची माहिती सर्व काळजीपर्वक वाचण्याची विनंती करण्यात येत आहे. संचालक मंडळाच्या आदेशानुसार

कॅबोट इंडिया लिमिटेड करिता

सही/-अमृता तिवारी ठिकाण : मुंबई

दिनांक : ०७ सप्टेंबर, २०२१

∆ayas

आवास फायनान्शियसे लिमिटेड

(पूर्वी एयु हाऊसिंग फायनान्स लिमिटेड अशी ज्ञात) (सीआयएन : एल६५९२२आरजे२०११पीएलसीओ३४२९७) नोंदणी आणि कॉर्पो कार्यालय: २०१-२०२, २ रा मजला, साऊथ एंड स्क्रेअर, मानसरोवर इंडस्ट्रियल एरिया, जयपूर-३०२०२०.

सिक्युरिटायझेन ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना

कर्ज खाते एनपीए बनल्यामुळे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी (प्र.अ.) सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट १००२ च्या कलम १३(२) अन्वये कोष्टकात दिल्यानुसार कर्जदारांना ६० दिवसांची मागणी सूचना जारी केलेली आहे. सदर सूचनेनुसार जर कर्जदारांनी ६० दिवसात संपूर्ण रक्कम जम

	कंगदाराय नाय		अन्यय मागणा ब आणि रक्कम		गहाण मिळकसाव वण	1
ı	कर्जदाराचे नाव	कलम १२/२)	अन्वये मागणी		गहाण मिळकतीचे वर्ण	,
	कळविण्यात येत आहे, अन्यथा प्रा. अ. सदरह्	अधिनियमाच्या कलम १३(४) अ	गाणि १४ च्या तरतुर्द	न्विये खाली दिल्यानुसार ता	एण मत्तेचा कब्जा घेण्यास	मुक्त राहतील.
	खाली दिल्यानुसार तारण मत्तेवर सुध्दा चिटकविष					
	केली नाही तर खाली दिल्यानुसार तारणांचा लिल	ाव करून रक्कम वसूल करण्यात र	पेईल. कर्जदार/हमीट	शर यांना पाठविलेल्या मागण	ो सूचनेची बजावणी झार्ल	ो नाही, मागणी सूचनेची प्रत

(खाता क्र.) एलएनआरएटी०३७१८-१९००८४५३८, एलएनआरएटी०४३२०-२१०१४५१३८ आणि एलएनआरएटी११७२०-२१०१७६४१४ दिनांकः ०८.०९.२०२१

आणि 172901310723284)

दिनांक : 08.09.2021

ठिकाण: मुंबई

०६-सप्टें.-२१ रू. ८०००३९९/-, रू. ५२५५२३/-आणि रू.

र क्र. २५६१/ए, २५६१/बी, २५६१/सी आणि २६५१/डी, कुलस्वामि निवास, सर्व्हे क्र. ४२४/ए, उप-विभाग क्र. १२/१, गाव झाडगाव, ग्रामपंचायत शिरगाव, रत्नागिरी, महाराष्ट्र.

प्राधिकृत अधिकारी आवास फायनान्शियर्स लिमिटेड

Fullerton India **Fullerton India Credit Company Limited**

निगम कार्यालय: सुप्रीम बिझनेस पार्क, 6वा मजला, बी-विंग, पवई, मुंबई-400 076. कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता) (सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, 2002 च्या नियम 8(1) अन्वये)

ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकार हे **फुल्लर्टन इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेड** ज्यांचे नोंदणीकृत कार्यालय मेघ टॉवर्स, 3रा मजला, जुना क्र. 307, नविन क्र. 165, पुनमल्ली हाय रोड, मदुरावोयल, चेन्नई, तमिळनाडू-600095 आणि निगम कार्यालय, 6वा मजला, बी विंग, सुप्रीम बिझनेस पार्क, पवई, मुंबई 400 076 चे प्राधिकत अधिकारी या नात्याने सिक्यरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. 2002 (54 सन 2002) अन्वये आणि कलम 13 (12) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ चा नियम 3 अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून खालील तारखेस **मागणी सूचना** जारी करून खालील कर्जदार यांस सूचनेतील एकूण नमूद रक्कम ची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून 60 दिवसांत करण्यास सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यास खालील कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निन्नस्वाक्षरीकारांनी प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून खाली वर्णन करण्यात मिळकतीचा ताबा कलम 13 च्या उप-कलम (4) अंतर्गत सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, 2002 च्या नियम 8 अन्वये घेतला आहे.

(एन्फासमट) रुल्स, 2002 च्या नियम ८ अन्वर	ય ધતેલા આहે.	१८ च्या नियम ४ अन्वय यतला आह.	
कर्जदार/सह-कर्जदार/हमीदारांची	मागणी सूचनेची तारीख	गहाण स्थावर मिळकत/मिळकर्तीचे तपशील	कब्जाची तारीख
नावे आणि कर्ज खाते क्र.	रक्रम		कब्जाचा प्रकार
1) दिपेन ट्रेडिंग कं. प्रायव्हेट लिमिटेड 2) मिलन हिराचंद सांघवी 3) बिना मिलन सांघवी 4) पर्थ मिलन सांघवी (कर्ज खाते क्रमांकः 172901310213704)	24/05/2021 रु. 2,95,43,739/ – (रुपये दोन कोटी पंच्याण्ण लाख त्रेचाळीस हजार सातशे एकोणचाळीस मात्र) 17.05.2021 रोजीस	मिळकत धारक क्र. फ्लॉट क्र. 1201 आणि 1202, 12वा मजला, सी विंग, सात्रा पार्क, गौतम नगर, शिंपोळी रोड, बोरिवली पश्चिम, मुंबई-400092.	02.09.2021 सांकेतिक
1) क्रॉऊन इंजिनिअसिंग वर्क्स 2) सर्वजीत सिंग विर्डी 3) इंदेरजित कौर विर्डी 4) मोहिंदेर कौर विर्डी 5) हमसन्स इंजिनिअसींग वर्क्स (कर्ज खाते क्रमांक: 172901310203780)	15/05/2021 रु. 1,21,45,359/ – (रुपये एक कोटी एकवीस लाख पंचेचाळीस हजार तीनश एकोणसाठ मात्र) 03.05.2021 रोजीस	युनिट क्र. 15, तळमजला, एफ विंग, शरद इंडस्ट्रियल इस्टेट, स.क्र. 140, लेक रोड, भांडुप पश्चिम, मुंबई- 400078 धारक सर्व ती स्थावर मिळकत.	04.09.2021 सांकेतिक
1) महावीर सिरॅमिक्स 2) युधिस्टेर सुखलाल कोठारी 3) जामबूकुमार कोठारी 4) सुखलाल उदयलाल कोठारी 5) श्रीपाल सुखलाल कोठारी 6) महावीरकुमार एस. कोठारी (कर्ज खाते क्रमांक: 172901310356270)		मिळकत धारक क्र. तारण मत्ता 1: फ्लॅट क्र. 707, 7वा मजला, बी विंग, संकल्प सिद्धी को –ऑप.हौसिंग सोसायटी लि., गोदरेज ऑपड बॉइस इंडस्ट्री इस्टेट, सीटीएस क्र. 57, बीएच.एसटी जोसेफ शाळा, गाव हरियाली, तालुका कुर्ला, स्टेशन रोड, विक्रोळी पश्चिम, मुंबई –400079. तारण मत्ता: फ्लॅट क्र. 402, 4था मजला, बी विंग, प्रिन्स कंसल को –ऑप. होसिंग सोसायटी लि., गोदरेज ऑपड बॉइस इंडस्ट्री इस्टेट, सीटीएस क्र. 86, गाव हरियाली, तालुका कुर्ला, विक्रोळी स्टेशन रोड, विक्रोळी पश्चिम, मुंबई –400079.	 सांकेतिक
१) सोहेम सारी २) शंकर लक्ष्मण चिकाणे ३) लक्ष्मी शंकर चिकाणे ४) निलेश शंकर चिकाणे (कर्ज खाते क्रमांकः 172901310419220)	17/05/2021 रु. 36,70,437/- (रुपये छत्तीस लाख सत्तर हजार चारशे सदोतीस मात्र) 17.05.2021 रोजीस	अपार्टमेंट क्र. ए/742, टाईप एसएस-॥, तळ अधिक पहिला मजला, सह्याद्री रहिवासी संघ अशी ज्ञात बिल्डिंगीमध्ये वसलेले, प्लॉट क्र. 7, सेक्टर-18, कोपरखैरणे, नवी मुंबई, ता. आणि जि. ठाणे -400709 धारक स्थावर मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग.	03.09.2021 सांकेतिक
केबीएम एंटरप्रायजेस अनिल परमानंद संघराजक मृदुला अनिल संघराजक मेहल अनिल संघराजक मेहल अनिल संघराजक चित्र अनिल संघराजक चित्र अनिल संघराजक चित्र अनिल संघराजक चित्र अस्वित अस्व अस्वित अस्व अस्व अस्व अस्व अस्व अस्व अस्व अस्व	07/06/2021 रु. 56,27,226/ – (रुपये छपन्न लाख सत्तावीस हजार दोनशे सव्वीस मात्र) 03.05.2021 रोजीस	गाव कांदिवली, तालुका बोरिवली, कांदिवली पश्चिम, मुंबई-400067 च्या सहें क्र. 163(भाग), सी.टी.एस. क्र. 128ए/45(भा.) आणि 128ए/45/1(भा.) धारक महावित नगर, दत्त मंदिर रोड, संक्टर-1 येथील वीना सितार को-ऑप.हौ.सोसायटी लि. च्या बिल्डिंग क्र. 7 मधील ई विंग मधील 4थ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. 420, मोजमापित 464 चौ.फूट बिल्टअप क्षेत्र धारक स्थावर मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग.	02.09.2021 सांकेतिक
1) श्री. समीर खान 2) श्रीम. शमिम बानो समीर खान (कर्ज खाते क्रमांकः 172926600000110)		गाव मरोळ, महालक्ष्मी हॉटेल जवळ, सागबाग रोड, अंधेरी कुर्ला रोड लगत, मरोळ, अंधेरी पूर्व, मुंबई-400059 येथे स्थित स.क्र. 49 ए/5, सीटीएस क्र. 754 धारक बिल्डिंग क्र. के रहेजा प्राईम च्या क्या प्रजल्यावरील कार्यालय क्र. 09, मोजमापित 1389.22 चौ.फूट चटई चे सर्व ते भाग आणि विभाग च्यासह दोन कार पार्किंग.	02.09.2021 सांकेतिक
कॉम्प्युटर इन्फोटेक ॲन्ड मोबाईल स्टोर राजवीर एंटरप्रायजेस जो पंकज अशोक चव्हाण निकिता पंकज चव्हाण अशोक पांडुरंग चव्हाण कज खाते क्रमांक: 172901310471356		अपार्टमेंट क्र. एसएस-III/380 आणि 381, तळमजला, वात्सल्य, प्लॉट क्र. 03, सेक्टर-16, कोपरखैरणे, नवी मुंबई-400 709 धारक स्थावर मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग.	 सांकेतिक

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला

कोणताही व्यवहार हा फुल्लर्टन इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेडच्या यावरील नमूद रक्कम आणि त्यावरील व्याज या रकमेसाठी भाराअधीन राहील.

तारण मत्तांच्या विमोचनासाठी उपलब्ध असलेल्या वेळेसंबंधी ॲक्टचे कलम 13 चे उप-कलम (8) च्या तरतुर्दीकडे कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

The spirit of Mumbal is now 93 years old!

FREE PRESS

www.freepressjournal.in

जाहीर सूचना

माझे अशील श्री. दिपक अरजनदास हिंगोरार्ण

आणि सौ. हिना दिपक हिंगोराणी हे महाकाली

केव्हस रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३

येथे स्थित तकशीला दमारत क १८ सीएचएस

लि. अशा जात सोसायटीच्या तळ

मजल्यावरील, बी विंग मधील फ्लॅट क्र. १ चे

संयुक्त मालक आहेत. ते तकशीला इमारत क्र

१८ सीएचएस लि. चे सभासद आणि १९

फेब्रुवारी, १९८९ रोजीचे शेअर प्रमाणपत्र क्र.

२९ अंतर्गत कव्हर्ड विभिन्न क्र. १०१ ते १०५

(दोन्ही एकत्रित) धारक एकूण रु. २५०/-

. करिता प्रत्येकी रु. ५०/- चे पाच पूर्ण भरणा

शेअर्स धारक आहेत. मूळ शेअर प्रमाणपत्र हे

स्थलांतराच्या वेळी हरवले आणि शेअर

प्रमाणपत्र गहाळ तक्रार ही २ सप्टेंबर, २०२१

रोजीस तक्रार क्र. ४९९२-२०२१ अन्वये

एमआयडीसी पोलिस स्टेशन येथे दाखल केली.

जर कोणालाही किंवा कोणत्याही व्यक्तीस सदर

शेअर प्रमाणपत्र मापडल्याम किंवा त्याविरोधात

कोणताही टावा जमे की कायटेशीर वारम

गहाण, भेट, भाडेपट्टा, वारसा, धारणाधिकार

किंवा अन्य काही किंवा सदर शेअर प्रमाणपत्राव

आक्षेप असल्यास निम्नस्वाक्षरीकारांना लिखीत

त्यांच्या खालीलनमूद कार्यालयात य

प्रकाशनाच्या तारखेपासून १५ दिवसांत कळवावे

अन्यथा शेअर प्रमाणपत्र शन्य व अवैध मानले

जाईल व दावे जर असल्यास ते त्यागीत मानले

वकील श्रीनिवास सी. सिंग

) ४, १०ए, कालाघोडा बिल्डिंग, भाडेकरु को

ऑप. प्रेम., ५९, डॉ. व्ही. बी. गांधी मार्ग,

रेमंड शोरुमवर, रिथम हाऊस, कल्फी,

कालाघोडा. फोर्ट. मंबई-२३

मोबा.: ८४२२००९५१६, ८०८०७१४४७०

मुंबई येथे लघुवाद न्यायालयामध्ये,

किरकोळ अपील क्र. १०९/२०१८

आर.ए.ई. खटला क्र. ५८४/८८५

/२००३ मध्ये

१. मेहबूब अहमद इसॉप

४. इकबाल हुसेन इसॉप

८. फातिमा बिबी मोहम्मद

सर्व सह-मालक सध्याचे वय

व्यवसाय : बिझीनेस त्यांचे कार्यालय

सी/ओ एम. आय. पटेल पटेल मेंशन, २

रा मजला, १०, प्रोक्टर रोड, ऑफ. ग्रँट

संलग्न ॲटोर्नी श्री. मिश्रीलाल नागाई

१. अज्ञात वारस शाम सिंधू शेट्टी, दुकान

क्र. १ व २, तळ मजला, डायमंडळ

मेंशन, गणपत राव कदम मार्ग, वरळी

दुकान क्र. १ व २, तळ मजला,

डायमंडळ मेंशन, गणपत राव कदम मार्ग,

ज्याअर्थी वरील नामित अपीलकार/ मूळ

अर्जदार/ मूळ मध्यस्थ यांनी

प्रतिवाद्यांविरोधात वरील खटला अपील

दाखल केला आहे ज्याची खटला जागा

अर्थात दुकान क्र. १ व २, तळ मजला,

डायमंड मेंशन, गणपतराव कदम मार्ग,

वरळी नाका, मुंबई ४०० ०१८ एलडी.

न्यायाधिश, सन्मा. लघुवाद खाटला

न्यायालय, धोबाई तलाव यांच्याद्वारे जारी

आदेश सदर न्यायाधिकरण रूम क्र. १०

मध्ये दि. ०२ एप्रिल, २०१६ अंतर्गत या

जागेच्या तक्रारीकरिता मागणी करण्यात

आलेल्या पुढील अनुतोष देण्याचा

निवाडा व आदेश यांच्यासह अपील

व ज्याअर्थी, सदर अपील सी. ए. वादी

वरील नामित यांनी वरील कार्यकारी अर्ज

क्र. १०९/२०१८ मध्ये आर. ए. ई व

आर. खाटला क्र. ५८४/८८५ अनुसार

२००३ रोजी दाखाल करण्यात आला व

सूचना प्रतिवादी यांना आदेशाअंतर्गत

जारी करण्यात आली. सदर आदेशाच्या

अंतर्गत सदर सूचना याद्वारे तुम्हाला

देण्यात येते की, तुम्ही दुकान क्र. १ व २,

तळ मजला, डायमंड मेंशन, गणपतराव

कदम मार्ग, वरळी नाका, मुंबई ४००

०१८ येथील आहे. सदर जागा महाराष्ट्र

अनुसार उर्वरित व झोपडपट्टी स्वच्छता

कायदा अनुसार असेल व सदर अन्य व

तुमचे लेखी अहवाल तसेच वरील नामित

सर्व साहित्यांचे उत्तर व खाटला तसेच सर्व

दाखाल करण्याकरिता उपस्थित राहणे

आवश्यक आहे व न्यायालय रूम क्र

१०, ४ था मजला, जुनी बिल्डींग स्मॉल

००२ येथे दि. १५ सप्टेंबर, २०२१ रोजी

स. ११.०० वा. जर तुम्ही सदर

दाखाविण्यास व उपस्थित राहण्यास कसूर

केल्यास न्यायालयाद्वारे योग्य व

कायदेशीररित्या सदर प्रकरणावर

अपीलकार वा सदर आदेशावर आदेश

तम्ही सदर न्यायालयाच्या न्यायालय रूम

क्र. १० येथून सदर अपील मेमोची प्रत

न्यायालयाच्या शिक्क्यानिशी

दि. १६ मार्च, २०२१

अतिरिक्त निबंधक

सही/-

थळ - चेन्नई

दिनांक - ७ सप्टेंबर, २०२१

न्यायालयाच्या समक्ष

जारी करण्यात येईल.

प्राप्त करू शकता.

सही / - प्राधिकृत अधिकारी

फुल्लर्टन इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेड

कॉस कोर्ट, एल. टी. मार्ग, मुंबई ४००

पुढील रिलीफ अर्जामध्ये प्रदान करावे.

मेमोमध्ये देण्यात यावा.

... वादी

.... प्रतिवादी

२. मोहम्मद इसॉप

३. युनूस इसॉप

५. युसूफ अहमद

६. सलिम इसॉप

९. दावुद इसॉप

७. अमिना इब्राहिम

ज्ञात नाही, सर्व प्रौंढ

रोड, मुंबई ४०० ००७

नाका, मुंबई ४०० ०१८.

२. श्री. सदानंद अण्णप्पा शेट्टी

वरळी नाका, मुंबई ४०० ०१८.

वरील नामित प्रतिवादी क्र. १

ठिकाण: मुंबई

दिनांकः ०८.०९.२०२१

जाहीर नोटीस

तमाम जनतेस कळविण्यात येते की, गाव

मौजे आगाशी, ता. वसई, जि. पालघर

येथील सर्व्हे नं. ९५, हिस्सा नं. १, क्षेत्र

हे.आर. ०-१४-२० या मिळकतीपैकी

हे.आर. ०-०७-८४ एवढी जमिन

मिळकत आमचे अशिलांच्या प्रत्यक्ष

कब्जामध्ये असून त्याला दगड-विटांचे

पक्के कुंपण टाकलेले आहे. सदर क्षेत्र

जिमनीपैकी क्षेत्र हे.आर.०-०५-०

एवढी जिमन आमचे अशिलांनी

निर्विवादारित्या कायमच्या खरेदीखताने

श्री. देगू बावतीस लोप यांचेकडून विकत

घेतली आहे. सदर श्री. देगू बावतीस लोप

यांच्याकडे अतिरिक्त ०-०२-८४ एवढी

१) श्री. बाळमुकूंद प्राणजीवनदास

सोपारवाला, २) श्री. प्रविणचंद्र

प्राणजीवनदास सोपारवाला यांच्या

मालकीची जमिन कराराने विकत घेऊन

त्यांच्या ताब्यात होती. श्री. देगू बावतीस

लोप यांनी सदर जागा आमच्या

येणेप्रमाणे आमचे अशिल सदर हे. आर.

०-०७-८४ एवढ्या जिमन मिळकतीचे

निर्विवाद मालक कब्जेदार झालेले आहेत

असे त्यांचे म्हणणे आहे. याबाबत

कोणालाही काही हरकत असल्यास

त्यांनी ही नोटीस मिळाल्यापासून १४

दिवसांच्या आत लेखी पुराव्यासहीत

वकील

स्टॅन्ली फर्नांडीस

रा. मर्देस, फर्नात आळी,

पो. निर्मळ, ता. वसई, जि. पालघर

अशिलांना देऊन टाकली.

हरकती नोंदवाव्यात.

०-०७-८४ एवढ्या

हे.आर.

आरबीएल बँक लि.

RBLBANK नोंदणीकृत कार्यालय : १ ली लेन, शाहपुरी, कोल्हापुर-४१६००१ राष्ट्रीय कार्यालय : ९वा मजला, टेक्निप्लेक्स-।, वीर सावरकर फ्लायओवर लगत, गोरेगाव (पश्चिम), मुंबई-४०० ०६२

कब्जा सूचना

(स्थावर मिळकतीकरिता) नियम ८-(१)

न्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार **आरबीएल बँक लि. चे** प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्य्रिटायझेश ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३ (१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ आणि अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून कर्ज खाते क्र. ९१२६८८२ च्या संदर्भातील दिनांक २८ मे, २०२१ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार <mark>स्नेहा पराग सावंत (कर्जदार) आणि पराग पी. सांवत (सह</mark>-कर्जदार) यांस सूचनेतील नमूद रक्कम म्हणजेच कर्ज खाते क्र. ९१२६८८२ मधील २८.०५.२०२१ रोजीस र्कूण थकबाकीत रक्कम **रु. ३,८७,९२२.१७/-** ची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६०

कमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचन देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या स्थावर मिळकतीचा **सांकेतिक कब्जा** त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचत सदरह नियमावलीच्या नियम ९ अन्वये **६ सप्टेंबर, २०२१** रोजी घेतला आहे

वेशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणतार्ह व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा आरबीएल बँक लि

स्थावर मिळकतीचे वर्णन

स्नेहा पराग सावंत यांच्या मालकीची मिळकत: वसंत विहार, पोखरण रोड क्र. २, माजिवडा, ठाणे (पश्चिम), ठाणे-४००६०१ येथे स्थित शालमली वसंत विहार को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड अशा ज्ञात बिल्डिंगीच्या बिल्डिंग क्र. बी-२ च्या ४थ्या मजल्यावरील रहिवासी मिळकत धारक फ्लॅट क्र. ३४/४०४, मोजमापित ४८० चौ.फूट बिल्टअप क्षेत्र.

तुमचे लक्ष आमच्या बँकेद्वारा उपार्जित सर्व परिव्यय, प्रभार व खर्च सर्व एकत्रित वरील नमूद थकबाकी -भरणा करून वरील नमूद तारणमत्ता म्हणजेच मिळकतीच्या विमोचनासाठी सरफैसी ॲक्टच्या कलम् १३(८) च्या तरतुदीकडे वेधण्यात येत आहे.

ठिकाण : मुंबई

प्राधिकृत अधिकारी श्री. स्वतंत्रकुमार मिश्रा आरबीएल बँक लि. करीता

दिनांक: २४.०८.२०२



विभागीय कार्यालय (मुंबई):- ३, वालचंद हिराचंद मार्ग बॅलार्ड पीयर, मुंबई-४००००१, महाराष्ट्र, भारत दूर.: ९१-२२ ४२०६०७०३ **फॅक्स**: ९१-२२ २२६११२५ ईमेलः gm.gmz@bankofbaroda.com

सीओए पत्र

ग्रमयोदःआर्ग्समीतायः २१ – २२: मीओग पत्रः १६%

१. मे. वैदेही डायकेम

१०२/ए. नझराना अपार्ट. शांतावाडी लेन. जे.पी. रोड. अंधेरी पश्चिम. मंबई-५८ श्री. राजेश डहाणुकर

१६/ए, ५वा मजला, सागर संजोब सीएचएसएल, पिक्निक कॉटेज, सेवेन बंगला, अंधेरी पश्चिम, मुंबई

२०१, ए विंग, अरिहंत सीएचएसएल, बिल्डिंग क्र. १२, आशा नगर, जैन देरासन लेन, कांदिवली पूर्व, मंबई-१०१ . सौ. नंदिनी ए. दुत्ता

२०१, ए विंग, ॲरिहंत सीएचएसएल, बिल्डिंग क्र. १२, आशा नगर, जैन देरासन लेन, कांदिवली पूर्व, मंबई-१०१

सं. हेत्पुरस्सर कसुरवार म्हणून खाते मे. वैदेही डायकेम आणि तिचे प्रोप्रायटर/हमीदार यांची घोषणा आम्ही खालील पार्श्वभूमीवर हेतुपुरस्सर कसूरवार म्हणून मे. वैदेही डायकेम आणि तिचे प्रोप्रायटरर श्री. राजेश

एच. डहाणुकर आणि हमीदार श्री. आशीष एन. दुत्ता आणि सौ. नंदिनी ए. दुत्ता यांना घोषित करण्यासाठी दिनांक

. हणून फ्लॅट बँकेकडे गहाण ठेवला जो अगोदरच सातारा सहकारी बँक लि. कडे गहाण आहे . कर्जदारांनी बँकेला कलविल्याशिवाय जंगमगहाण फ्लॅट विकला आणि सीसी खात्यामध्ये ते जमा न करत निधीचा गैरवापर केला

. कर्जदारांनी वाईट हेतुने गहाण निर्माण करण्यासाठी सोसायटीची बनवाट एनओसी आणि शेअर प्रमाणपः सादर केले.

तुम्हाला माहिती आहे की, आमच्या शाखेने ०६.१०.२०२० रोजी रजिस्टर्ड पोस्टाने वरील उल्लेखित कारणे दाखवा सूचना पाठविली होती, जी तुम्हाला १३.१०.२०२० रोजी मिलाली. एससीएन च्या प्रतिसादात अशीष एन. दुत्ता आणि सौ. नंदिनी ए. दुत्ता यांनी वकील आदित्य विजय कदम यांच्या मार्फत दिनांव १५.१०.२०२० रोजीच्या पत्राद्वारे त्यांचे अभिवेदन सादर केले. समितीसमोर वैयक्तिक सुनावणीची संधी ०९.१२.२०२० रोजी देण्यात आली ते ०९.१२.२०२० रोजी सुनावणीसाठी आले परंतु त्यांनी काही महत्वाने काम असल्यामुले सवलत मागितला आणि सनावणी साठी एक अधिक संधी देण्याची विनंती केला. त्यामवे दुसरी वैयक्तिक सुनावणीची संधी ०४.०८.२०२१ रोजी देण्यात आली आणि ''टीम ॲप'' द्वारे मिटींग घेण्यात आली श्री. आशीष एन. दुत्ता हे सदर मिटींगसाठी हजर होते परंतु एससीए मधील मुद्दयांचे समर्थन करू शकले नाहीत.

वरील सत्यपरिस्थिती पाहता कर्जदारांच्या सुनावणी नंतर आणि नोंदीतील दस्तावेजांचे बारकाईने निरीक्षण केल्यावर बँकेच्या हेतुपुरस्सर कसूरवारांवरील कमिटी ऑफ एक्झिक्युटिव्ह (सीईओ) ने धनको प्रती दायित्वाचे प्रदान/परतावा करण्यास संस्थेने केलेली कसर आणि ज्या विनिर्दिष्ट हेतसाठी निधी घेतला त्यासाठी न वापरत त्याचा अपहार केला किंवा इतर मत्तेच्या स्वरूपात संस्था/कंपनीकडे निधी उपलब्ध नाही हे विचारात घेतल्यानंतर कारणे दाखवा सूचनेत नमुद केलेल्या पार्श्वभूमीवर ''हेतु पुरस्सर कसूरवार'' म्हणून मे. वैदेही डायकेम आणि तिचे प्रोप्रायटर श्री. राजेश एच. डहाणुकर आणि हमीदार श्री. आशीष एन. दुत्ता आणि सौ. नंदिर्न एन. दत्ता यांना घोषित करण्याचा निर्णय घेतला.

. आरबीआय मार्गदर्शक तत्त्वांच्या बाबतीत आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचे पालन करून जर तुमची इच्छ असेल तर ह्या पत्राच्या प्राप्तीच्या तारखेपासून १५ दिवसांत एक हेतुपुरस्सर कसुरवार म्हणून तुमचे खाते आणि तुम्हाला बँकेने का वर्गीकृत करू नये याबाबत हेतुपुस्सर कसुरवारांवरील रिव्ह्यु कमिटीकडून विचार केला , ।।ण्यासाठी तुम्ही तुमचे पुढील सादरीकरण/अभिवेदन पाठवू शकतात कपया ध्यानांत ठेवावे की, ह्या पत्राच्या प्राप्तीच्या तारखेपासून १५ दिवसांत एक हेतुपुरस्सर कसुरवार म्हणू-

तुम्हाला घोषित करण्याच्या बँकेच्या इच्छेविरुद्ध तुमचे पुढील सादरीकरण/अभिवेदन प्राप्त झाले नाही तर ु तुमच्याकडे सादर करण्यासारखे काही नाही असे समजून बँक पुढील कार्यवाही कसूर तुमच्या खात्याचे वर्गीकरण हेतुपुरस्सर कसुरवार असे करेल. वर्तमानपत्रांत हेतुपुरस्सर कसुरवारांचे नाव आणि छायात्रित प्रसिद्ध करण्यांचे अधिकार बँक राखून ठेवत आहे आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हेतुपुरस्सर कसुरवारांवरील कमिटी ऑफ एक्झिक्युटीव्हज (सीओई) च्या निर्देशांनुसार हे पत्र जारी केले आहे

तुमच्या माहितीसाठी आहे.

तुमचे हितचिंतव (स्नेहा जैन) चिफ मॅनेजर वसुली विभाग ,मुंबई विभाग

ट्यूलिव्ह डेव्हलपर्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: २१/२२, लोहा भवन,पी डीमेलो रोड, मुंबई - ४००००९ कॉर्पोरेट कार्यालयः क्र. ५, सुब्बाराव अव्हेन्यू, १ली स्ट्रीट, चेन्नई - ६००००६ दूरध्वनी क्र. ०४४-२८२३०२२२, ईमेल - atul.acura@gmail.com सीआयएनः एल९९९९एमएच१९६२पीएलसी०१२५४९

५९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची बोलाविण्याचे सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (यानंतर '<mark>'व्हीसी''</mark> म्हणावे) द्वारे बुधवारी, २९ सप्टेंबर, २०२१ रोजी भारतीय प्रमाणवेळेनसार संध्याकाळी ४.०० वाजता ट्युलिव्ह डेव्हलपर्स लिमिटेडच्या सभासदांची (यानंतर **'कंपनी**' म्हणावे) ५९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (**'एजीएम**') घेण्यात येईल. ईमेलद्वारे ७ सप्टेंबर, २०२१ रोजी सभासदांना परिशिष्टासह एकत्रित ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल वर्षाकरिता संचालक आणि लेखापरीक्षकांचे अहवाल, तारखेरोजी लेखाचे नफा आणि तोटा, ३१ मार्च, २०२१ रोजीचा ताळेबंद लेखा, सभेत व्यवहार करण्यात येणाऱ्या व्यवसायात नमूद केल्याप्रमाणे ५९ व्य एजीएमच्या सूचनेसह वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवालाची प्रत पाठविण्यात आली आहे. कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ सहवाचता कंपनीज (व्यवस्थापन आणि प्रशासकीय)

नियमावली, २०१४ नुसार दिलेल्या माहितीनुसार सभासदांनी खालील नियम लक्षात घ्यावेः व्यवहार करण्यात येणाऱ्या सदर संदर्भातील मतदान हे कंपनीच्या सभासदांच्या २९ सप्टेंबर, २०२१ रोजी होणाऱ्या ५९व्या एजीएममध्ये सभेपूर्वी इलेक्ट्रॉनिकली रिमोट ई-वोटिंग सुविधेद्वारे आणि सभेदरम्यान ई-वोटिंग सविधेदारे करण्यात येईल.

. रिमोट ई–वोटिंग कालावधी २६ सप्टेंबर, २०२१ रोजी स. ९.०० वाजता सुरू होईल आणि २८ सप्टेंबर, २०२१ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता संपेल. त्यानंतर ई–वोटिंग मोड्युल सीडीएसएलद्वारे बंद करण्यात येईल आणि विहीत कालावधीनंतर रिमोट ई-वोटिंगला परवानगी देण्यात येणार नाही.

कंपनीच्या ५९ व्या बोलविणारे सूचनेत नमूद केल्याप्रमाणे ठरावावर सभेदरम्यान उपलब्ध असणाऱ्या ई-वोटिंग सुविधा आणि रिमोट ई-वोटिंगद्वारे मत देण्याचा हक केवळ २३ सप्टेंबर, २०२१ (कट ऑफ

तारीख) रोजी लाभप्रद मालकांची यादी/ सभासद नोंदणीत नाव असणाऱ्या सभासदांनाच आहे. व्हीसीद्वारे कंपनीच्या ५९ व्या एजीएममध्ये उपस्थित राहणारे सभासद, ज्यांनी रिमोट ई-वोटिंगद्वारे त्यांचे मत आधीच दिलेले नाही. ते एजीएममध्ये ई-वोटिंगद्वारे त्यांचे मत देऊ शकतात. एजीएमच्या आधी मत देणारे सभासद एजीएममध्ये व्हीसीद्वारे उपस्थित राहन आपला सहभाग नोंदव् शकतात, परंतु पुन्हा मत

नोंद्रविण्याचा अधिकार त्यांना नाही. सभासद ज्यांनी २७ ऑगस्ट, २०२१ नंतर शेअर्स घेतले आहेत आणि २३ सप्टेंबर, २०२१ रोजी भागधारक असणाऱ्यांनी कंपनीचे संकेतस्थळ <u>https://www.tulivedevelopers.com/uploads/</u> investor/pdf/1599458472159th-AGM-NOTICE-AND-ANNUAL-REPORT-2020-21.pdf यावरून ५९ व्या एजीएम सूचनेत दिल्याप्रमाणे ई-वोटिंगवरील खालील सूचनेपश्चात लॉगिन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करावा अथवा ई-वोटिंगकरिता विनंती atul.acura@gmail.com अथवा investor@cameoindia.com यावर पाठवावी. रिमोट ई-वोटिंगकरिता सीडीएसएलसह अशा सभासदांनी आधीच नोंदणी केली असल्यास, त्याने/तिने/त्यांनी त्याचा/तिचा/त्यांचा अस्तित्वातील युजर आयडी आणि पासवर्ड कंपनीच्या सभेच्या ईव्हीएसएनद्वारे क्लिक करून त्यांचे मत द्यावे.

कंपनीच्या ५९व्या एजीएमच्या सूचनेची प्रत कंपनीचे संकेतस्थळ https://www.tulivedevelopers.com/uploads/investor/pdf/1599458472159th-AGM-NOTICE-AND-ANNUAL-REPORT-2020-21.pdf आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेडचे संकेतस्थळ <u>www.cdslindia.com</u> यावर देखील उपलब्ध असेल आणि प्रकाशित करण्यात आले आहे . ई-मेल पत्त्याची नोंदणी/अद्यायवत करणेकरिता प्रक्रिया

ए) प्रत्यक्ष स्वरूपात भागधारकांना विनंती आहे की, कृपया आवश्यक तपशील पुरवावे जसे - फोलिओ क्र., भागधारकाचे नाव, कंपनीसह नोंदणी करण्याकरिता असणारा ईमेल आयडी, शेअर प्रमाणपत्राचे (पुढची आणि मागची बाजू) स्कॅन केलेली कॉपी, पॅन (स्वाक्षांकित पॅन कार्डाची प्रत) कंपनीला atul.acura@gmail.com अथवा आरटीए investor@cameoindia.com यावर ईमेल द्वारे

त्यांचा नोंदणीकृत ईमेल पत्ता नोंदणी केला नाही, त्यांना त्यांच्या डिमॅट खात्यांचे देखभाल करण्याकरिता असणाऱ्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे त्यांचा ईमेल पत्ता नोंदणी करण्यासाठी वा अपडेट करण्यासाठी विनंती करण्यात येत आहे. एजीएमच्या सचनेत नमद केल्याप्रमाणे व्यवसायावर त्यांचे मत रिमोटली देण्याची संधी भागधारकांना

बी) डिमटेरिअलाईज्ड स्वरूपात असणाऱ्या भागधारकानी, ज्यांनी डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स यांच्याकडे

इलेक्ट्रॉनिक वोटिंग सिस्टिमद्वारे देण्यात येईल. भागधारकांना सूचनेत सांगितल्याप्रमाणे प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स असलेले भागधारक आणि ईमेल आयडी नोंदणीकृत न केलेले भागधारक यांच्याकरिता रिमोटली मतदानाचे स्वरूप असेल. कंपनीच्या संकेतस्थळावर याचा देखील तपशील उपलब्ध करून देण्यात येईल. इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे मतदानाकरिता सुविधेसह कोणतेही गा-हाणे असल्यास, श्री. राकेश दळवी,

व्यवस्थापक (सीडीएसएल) सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५ वा मजला, मॅरेथॉन फ्यूचरेक्स, मफतलाल मिल्स कंपाऊंड्स, एन एम जोशी मार्ग, लोअर परेल (पूर्व), मुंबई ४०००१३ येथे कळवावे अथवा helpdesk.evoting@cdslindia.com यावर ईमेल करावा अथवा ०२२-२३०५८५४२/४३ येथे संपर्क साधावा.

> ट्यूलिव्ह डेव्हलपर्स लिमिटेडकरिता सही/-अतुल गुप्ता

सॅट इंडस्ट्रिज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : १२१, बी विंग, मित्तल टॉवर, निरमन पॉईंट, मुंबई ४०० ०२१. दूर. क्र. +९१ २२ ६६१०७०२५, फॅक्स : ९१ २२ ६६१०७०२७

सीआयएन क्र.: एल२५१९९एमएच१९८४पीएलसी०३४६३२

वेबसाइट : www.satgroup.in ई-मेल : investor.relations@satgroup.i

३६वी वार्षिक सर्वसाधारण सभा व ई-मतदान माहितीची सूचना मुचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीच्या सभासदांची छत्तीसवी (३६ वी) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम saार, दि. २८ सप्टेंबर, २०२१ रोजी स. ११.०० वा. व्हिडीओ कॉन्फरेंस (व्हीसी)/अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत कंपनीचे नोंदणीकत कार्यालय येथे आयोजित केली आहे. सभेचे ठिकाण कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय अर्थात पत्ता १२१-बी विंग, मित्तल टॉवर, निरमन पॉईंट, मुंबई - ४०० ०२१ येथे असून एजीएमच्या सचनेमधील कामकाजावर विचारविनिमय करण्याकरिता आयोजित करण्यात येत आहे.

. कॉर्पोरेट अफेअर्स दि. ०५.०५.२०२० (सर्क्युलर क्र. २०/२०२०) चे मंत्रालय यांच्याद्वारे सर्क्युलर क्र. १४/२०२० दिनांक ०८.०४.२०२० व सर्क्युलर क्र. १७/२०२० दिनांक १३.०४.२०२० आणि १३ जानेवारी, २०२१ दिनांकीत सर्क्यलर क्र. ०२/२०२१ व सर्क्यलर दिनांक १२ मे. २०२० सहवाचता सेबी सर्क्यलर दिनांक १५ जानेवारी. २०२१ अनुसार सिक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) यांच्याद्वारे जारी सामान्य सर्क्युलर अनुसार कंपनीने वित्तीय वर्ष २०२०–२१ करिता एजीएम सचना व वार्षिक अहवाल यांची सभासदांना त्यांच्या नोंदणीकत पत्यावर प्तभासदांना ई-मेलद्वारे नोंदणीकृत त्यांचे ई-मेल आयडी जे कंपनीकडे वा त्यांचे सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) (www.evotingindia.com) व पार्टिसीपंट यांच्याकडे नोंदगीकृत आहे अशांना पाठविण्यात येईल. वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट www.satgroup.in वर उपलब्ध आहे. कंपनीच्या ३६व्या एजीएमसाठी सभासदांचे रजिस्ट्रर व शेअर ट्रान्सफर बुक्स दि. २२.०९.२०२१ ते २८.०९.२०२१ (दोन्ही दिवस ममाविष्ट) बंद राहिल

कंपनीने गजीगम मध्ये मंजरी मिलाल्याम ३१ मार्च २०२१ गोजी मंपलेल्या आर्थिक वर्षामारी मंपर्ण भरणा यालेल्य

प्रत्येकी रु. २/- दर्शनी मूल्याच्या समभागावर रु. ०.१० म्हणजेच ५% लाभांश प्राप्त करण्यासाठी सभासदांची त्रवचना १२ . / प्रचान क्षित्रवचना स्थापना विकास स्वर्धित १००१ ही तारीख ठावली आहे. वेकां डेट र इक्करारी ठावण्यासाठी 'वेकांड डेट' म्हणून मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१ ही तारीख ठावली आहे. वेकां डेट र रोजीस कंपनीच्या समासदांच्या नोंदवहीत ज्यांचे नाव आढळेल त्या समासदांना इलेक्ट्रॉनिक किंवा अन्य प्रयोज्य गाध्यमातून ३० सप्टेंबर, २०२१ रोजी किंवा त्यानंतर प्रदान केला जाईल.

नोंदणीकृत/अपडेटिंग ईमेल आयडीची पद्धत : ए. प्रत्यक्ष भागधारक : आवश्यक तपशील जसे फोलिओ क्र., भागधारकांचे नाव, शेअर प्रमाणपत्राची स्कॅन्ड प्रत (फ्रंट व बॅक), पॅन (पॅन कार्उची सेल्फ अटेस्टेड स्कॅन्ड प्रत), आधार (आधार कार्डची स्कॅन्ड प्रत) व कंपनीचे

इमेल investor@italica.com/RTA email id (rnt.helpdesk@linktime.co.in प्रदान केले आहे. डिमॅट भागधारक : डिमॅट खाते तपशील (सीडीएसएल-१६ डिजीट लाभार्थी आयडी वा एनएसडीएल - १६ डिजीट डीपीआयडी + सीएलआयडी), नाव, क्लाएंट मास्टर वा स्थायी खाते अहवालची प्रत, पॅन (पॅन कार्डची सेल्फ अटेस्टेड स्कॅन्ड प्रत), आधार (आधार कार्डची सेल्फ अटेस्टेड स्कॅन्ड प्रत) व कंपनीचा आयडी estor@italica.com/RTA email id rnt.helpdesk@linktime.co.in वर प्रदान केले आहे.

मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१ ह्या कट ऑफ डेट रोजीस एकतर प्रत्यक्ष स्वरूपात/डिमटेरिअलाईज्ड स्वरूपांत शेअर्स धारण करणो सभासद www.evotingindia.com येथे सीडीएसएल चा रिमोट ई-व्होटींग मार्फत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मत देऊ शकतात. सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१४ च्या विनियमन ४४ सहवाचन कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०८ कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ चा नियम २० अंतर्गत कायद्याच्या संबंधित नियम सहवाचन कंपनीने एजीएमच्या सूचनेमधील विहित व्यवसायांवर विचार विनीमय करण्याकरिता मतदानाकरिता त्यांच्या सभासदांना परोक्षा ई-मतदान सुविधा प्रदान केली

आहे. सभासदांचे मतदान हक्क निर्धारित तारखोपासून कंपनीच्या इक्विटी भागधारक यांचे प्रदानित योग्य आहे. परोक्ष ई-मतदान करण्याची सुरुवातीची तारीख व वेळ शनिवार, २५ सप्टेंबर, २०२१ रोजी स. ९.०० वा. सुरु होत आहे व सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं, ५,०० वा, अशी आहे, ई-मतदान त्यानंतर अकार्यरत करण्यात येईल. निर्धारित तारीखा पात्रता अर्हता व ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात वा एजीएममध्ये मतदान करण्याची तारीखा दि २१ मध्येंबर २०२१ अशी आहे. एखाडा वक्तीचे नाव वा ज्या मधामदांचे नाव मधामदांच्या रेजिस्टर/लाधार्थी मालक यांची सूची मध्ये उपलब्ध आहे त्यांना निर्धारित तारीखा अर्थात एजीएम करिता मतदान करण्याकरित हेतुकरिता निर्धारित तारीख सूचनेच्या ठरावावर मतदान हक्ष बजावू शकतात. समासद जे मतदान करण्याचा हक्ष आहे वा ईलेक्ट्रॉनिक मतदान सुविधा सीडीएसएल च्या अन्य ठिकाणी परोक्ष ई-मतदानाला ई-मतदान सदर तारीख व वेळेपश्चात करता येणार नाही. कोणत्याही व्यक्तीस एजीएमच्या सूचनेमध्ये धारक शेअर्सची सभासदानी ई-मतदान सविधा पाप्त न केल्यास ते बॅलोट पेपरच्या माध्यमातन मतदान करू शकतात जे कंपनीची वेबसाइट वर उपलब्ध ु आहे. सदर कालावधी दरम्यान सभासदांचे मतदान ईलेक्ट्रॉनिकली व्हीसी/ओएव्हीएम सुविधा द्वारे करण्यात येईल. एजीएमच्या त्यस्यान ई-मतदान सिस्टम मार्फत मक्षम अमलेल्यांनी प्रोक्ष ई-मतदानाच्या मार्फत त्यावांका त्यांचे . मतदान पार पाडावे. ज्या सभासदांचे मतदान परोक्ष ई-मतदान पूर्वी हो नसेल त्यांनी एजीएमच्या पूर्वी त्यांचे मतदान करून व्हीसी/ओएव्हीएम मार्फत करावे. सभासदांनी कृपया एजीएमच्या दरम्यान परोक्ष ई–मतदान व ई–मतदान मार्फत एजीएममध्ये मतदान करण्याकरिता जोडावे व त्या अनुसार एजीएम सूचनेमध्ये दिलेल्या तपशील अनुसार सर्व

रासार जाता हुन्य वा वाचा. कोणाही व्यक्तींस ज्यांना कंपनीने सभासदांचे शेअर्स सूचनेच्या नंतर पाठविल्यास मतदानाचे कास्टींगकरिता विद्यमान युजर आयडी व पासवर्ड यांच्या वापरासह परोक्ष ई–मतदानाकरिता सीडीएसएल यांच्यासह आधीच नोंदणीकृत आहे -व त्यानुसार निर्धारित तारीखा अनुसार कंपनी व होल्ड्स शेअर्स द्वारे ईलेक्ट्रॉनिकली पाठवली आहे व लॉगीन आयडी व पासवर्ड helpdesk.evotingindia@cdslindia.com वर पाठवावी

जर कोणत्याही चौकशीकरिता ई-मतदान संबंधात फ्रेक्वेंटली आस्क्ड क्वेस्चन (एफएक्यूज) व ई-मतदान मॅन्युअल पाहावा व हेल्प सेक्शन अंतर्गत www.evotingindia.com वर उपलब्ध आहे. सर्व संबंधित तक्रारीकरिता मतदानाकरिता ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात श्री. राकेश दळवी, व्यवस्थापक (सीडीएसएल) सेंट्रल डिपॉझिटरी सर्विहर्सस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५ वा मजला, मॅराथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाउंड, एन. एम. जोशी मार्ग, लोअर परेल (पूर्व), मुंबई - ४०० ०१३ वा ईमेल helpdesk.evoting@cdslindia.com वा संपर्क ०२२-२३०५८५४२/४३ वर संपर्क साधावा

ठिकाण : मुंबई

संचालक मंडळाच्या आदेशान्वये सॅट इंडस्ट्रिज लिमिटेडकरिता अल्का प्रेमकुमार गुप्ता (कंपनी सेक्रेटरी)

करिना फिनवेस्ट लिमिटेड

सीआयएन -यु६७१२०एमएच१९९६पीएलसी१०१३६४ नोंदणीकृत कार्यालय -५२, पाचवा मजला, मेकर टॉवर-एफ, कफ परेड, मुंबई-४००००५.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंग/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स मार्फत घेण्यात येणाऱ्या २५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

गद्वारे सूचना देण्यांत येते की, करिना फिनवेस्ट लिमिटेडच्या सभासदांची २५वी वार्षिव सर्वसाधारण सभा (''एजीएम'') बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१ रोजी द्. २.०० वा. निगम त्र्यवहार मंत्रालयाच्या दिनांक ५ में, २०२० च्या जनरल सर्क्युलर क्र. २०/२०२० सहवाचता ८ एप्रिल, २०२० च्या जनरल सर्क्युलर क्र. १४/२०२०, १३ एप्रिल, २०२० चे जनरल सर्क्युलर क्र. १७/२०२० आणि १३ जानेवारी, २०२१ चे जनरल सर्क्युलर क्र. ०२/२०२१ च्या अनुपालनांत आणि योग्य तपासणी नंतर, ज्यांच्या एजीएम वर्ष २०२० मध्ये ध्यायच्या आहेत किंवा वर्ष २०२१ मध्ये व्हायच्या आहेत त्यांना १३ जानेवारी, २०२१ च्या एमसीए सर्क्युलर क्र. ०२/२०२१ नुसार जनरल सर्क्युलर क्र. २०/२०२० च्या परिच्छेद ३ व ४ मधील आवश्यकतेनुसार ३१.१२.२०२१ रोजी किंवा त्यापूर्वी त्यांची एजीएम घेण्याची

परवानगी मिळाल्याने व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'')/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स ''ओएव्हीएम'') मार्फत बोलावली आहे. कंपनी अधिनियम, २०१३ (''अधिनियम'') आणि एमसीए सर्क्यलर्स च्या अनुपालनात कंपनीची एजीएम व्हीसी/ओएव्हीएम मार्फत होईल. एजीएमचे सभासदत्व कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय असल्याचे गृहीत धरले जाईल. एजीएमची नोटीस आणि २०२०-२०२१ चा वार्षिक अहवाल अशा सदस्यांना इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे पाठविण्यात आला आहे ज्यांनी उपरोक्त एमसीए परिपत्रकानसार आपला ई-मेल पत्ता कंपनी किंवा डिपॉझिटरीजकडे नोंदवला आहे. एमसीए परिपत्रकांनुसार, २५ व्या एजीएमची नोटीस आणि वार्षिक अहवालाच्या प्रती सदस्यांना कागदोपत्रे पाठवणे स्थगित करण्यात आलं आहे. सदस्यांनी याची नोंद घ्यावी की. वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस आणि २०१९-२०२० चा वार्षिक अहवाल सीडीएसएलचे संकेतस्थळ www.evotingindia.com वर उपलब्ध आहे. केवळ व्हीसी/ओएव्हीएमद्वारे सदस्य र्जीएमला उपस्थित राह् शकतात आणि त्यात सहभाग घेऊ शकतात. एजीएमला उपस्थित राहण्यासाठीच्या सुचना एजीएमच्या नोटीशीमध्ये दिलेल्या आहेत. कंपनी अधिनियम, २०१३ मधील कलम १०३ नुसार, व्हीसी/ओएव्हीएमद्वारे सहभागी होणाऱ्या सदस्यांची

उपस्थितीगणपूर्तीच्या उद्देशासाठी वापरली जाईल. रिमोट ई-व्होटींग आणि एजीएममध्ये ई-व्होटींगची सुविधाः

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुदी आणि कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ चा नियम २० नसार एजीएमच्या नोटीशीमध्ये दिलेल्या सर्व ठरावांवर मतदान करण्याचा हक्क बजावण्यासाठी कंपनी आपल्या सर्व सदस्यांना इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे (दूरस्थ ई-मतदान) सुविधा पुरवणार आहे. याव्यतिरिक्त, एजीएमदरम्यानही ई-मतदानाच्या माध्यमातून मतदानाची सुविधा कंपनी पुरवणार आहे. एजीएमपूर्वी ज्या सदस्याने दूरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदान केले आहे असा सदस्यव्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएमला उपस्थित राहू शकतो परंतु तो वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये पुन्हा मतदान करण्यास पात्र राहणार नाही. व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएमला उपस्थित राहणारे आणि ज्यांनी ठरावांवर दूरस्थ ई–मतदानाद्वारे मतदान केले नाही आणि अन्यथा त्यांना असे करण्यापासून प्रतिबंधित करण्यात आले नसेल, असे सदस्य एजीएमदरम्यान ई-मतदान पद्धतीद्वारे मतदान करण्यात पात्र

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ अंतर्गत ही सूचना देखील देण्यांत येते की, कंपनीच्या सभासदांची नोंदवही आणि भाग हस्तांतरण पुस्तके गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२९ पासून बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१ पर्यंत दोन्ही दिवसांसह बंद राहतील.

जर तुमचे ई-मेल आयडी आधीच कंपनी/डिपॉझिटरीजकडे नोंदवलेले असतील तर तुमच्या नोंदणीकृत ईमेल ॲंड्रेसवर ई-व्होटींग साठीचे लॉगीन तपशील पाठवण्यांत येत आहेत. ज्या सभासदांनी त्यांचे ई-मेल ॲड्रेसेस नोंदवले नाहीत त्यांनी कृपया मे. फ्रीडम रजिस्ट्री

लिमिटेड/डिपॉझिटरीज कडे नोंदवावेत.

दुरस्थ ई-मतदानाचा तपशील खालीलप्रमाणे-

दूरस्थ ई-मतदान सुरू होण्याची वेळ आणि तारीख-शनिवार, दिनांक २५ सप्टेंबर, २०२१ रोजी सकाळी ९ वाजता. दूरस्थ ई-मतदान समाप्त होण्याची वेळ आणि तारीख-मंगळवार दिनांक २८ सप्टेंबर, २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजता. बधवार, २२ सप्टेंबर, २०२१ या कट-ऑफ दिवशी, कागदोपत्री किंवा डिमॅट स्वरुपात कंपनीचे समभाग धारण करणारे कंपनीचे समभागधारक या कालावधीत इलेक्ट्रॉनिक मतदान करू शकतील. त्यानंतर मतदानासाठी सीडीएसएल कडून ई-व्होटींग मॉड्युल निष्क्रीय केले जाईल.

कोणत्याही व्यक्तीने सूचना पाठवण्यासाठी कट-ऑफ डेट म्हणजेच शुक्रवार, ०३ सप्टेंबर, २०२१ नंतर कंपनीचे समभाग संपादित करून सभासद बनली ती support@freedomregistry.co.in येथे रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्स्फर एजंट ला लिहून लॉगीन तपशील मिळव् शकते.

न्यांचे ई-मेल पत्ता डिपॉझिटर्सकडे नोंदवले गेले नाहीत अशा समभागधारकांसाठी या नोटीशीमध्ये प्रस्तावित ठरावांवर ई-मतदान करण्यासाठी लॉग क्रेडेन्शियल्स प्राप्त करण्याची

१.कागदोपत्री समभाग धारण करणाऱ्यांकरिता-फोलिओ क्रमांक, समभागधारकाचे नाव, समभाग प्रमाणपत्राची स्कॅन प्रत (दोन्ही बाजू), पॅन (पॅन कार्डची स्वसाक्षांकित स्कॅन प्रत), आधार (आधार कार्डची स्वसाक्षांकित स्कॅन प्रत) यासारखा आवश्यक तपशील कृपया ई-मेलद्वारे कंपनी/आरटीए ई-मेल पत्त्यावर पाठवावा.

२.डिमॅट समभागधारकांकरिता-डिमॅट खात्याचा तपशील, (सीडीएसएल-१६ अंकी लाभार्थी आयडी किंवा एनएसडीएल-१६ अंकी डीपीआयडी+सीएलआयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा कॉनसॉलिड़ेटेड खाते विवरणपत्र, पॅन (पॅन कार्डची स्वसाक्षांकित स्कॅन प्रत), आधार (आधार कार्डची स्वसाक्षांकित स्कॅन प्रत) यासारखा आवश्यक तपशील कृपया ई-मेलद्वारे कंपनी/आरटीए ई-मेल पत्त्यावर पाठवावा.

३. तक्रारीसाठी संपर्काचा तपशील-

यनिट-करिना फिनवेस्ट लिमिटेड

निबंधक आणि समभाग हस्तांतरण अभिकर्ता

फ्रिडम रजिस्ट्री लि. प्लॉट क्र. १०१/१०२, १९ वा रस्ता, एमआयडीसी औद्योगिक क्षेत्र, सातपूर, नाशिक-४२२००७. दूरध्वनी-०२५३-२३५४०३२, फॅक्स-०२५३-२३५११२६.

> संचालक मंडळाच्या आदेशानुसार करिना फिनवेस्ट लिमिटेडकरिता स्वाक्षरी/-हर्षवर्धन बी. दोशी

> > अध्यक्ष

स्थळ-मुंबई दिनांक - ०८ सप्टेंबर, २०२१